

Uni Abex Alloy Products Limited

5th March, 2024

BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Advertisement(s) of Postal Ballot Notice.

Further to our letter dated 4th March, 2024, and pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing copy of the Newspaper publication of Postal Ballot Notice, published on 5th March, 2024 in 'Free Press Journal' (English newspaper) and 'Navshakti' (Marathi newspaper). The same is also available on the Company's website www.uniabex.com

This is for your information and records please.

Thanking you.

Yours faithfully. For Uni Abex Alloy Products Limited

Bhautesh

Digitally signed by Bhautesh Ashwin Shah

Ashwin Shah Date: 2024.03.05 12:55:52

Bhautesh Shah

Company Secretary & Compliance Officer

Encl: As above



Regd. Office: Liberty Building, Sir Vithaldas Thackersey Marg, Mumbai-400020, Tel.: +91-22-22084436 Factory: Plot No: 583 & 584-A, Belur Industrial Area, Dharward, Karnataka-580011, India.













Notice is hereby given that the Certificate for 1000 Equity Shares vide Folio no: HLL2771037 share certificate No. 5137660 bearing distinctive numbers No. 865681211 TO 865682210. Of Hindustan Unilever Ltd standing in the name of Madhu Atul Dua

the company to issue duplicate Certificates for the said shares. Any person who has a claim in the respect of the said shares should lodge such claim with the company at its office, Unilever House, B. D. Sawant Marg, Chakala, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400099 within 15days, else the company will proceed to issue duplicate certificates.

IDFC FIRST Bank Limited (Formerly known as IDFC Bank Lir

IDFC FIRST CIN: L65110TN2014PLC097792 Registered Office: KRM Towers, 7th Floor, Harrington Road,

Chetpet, Chennai - 600031. TEL: +91 44 4564 4000 | FAX: +91 44 4564 4022. Authorized Officer - Pratik Sakpal | Contact Number- 9920157687 Authorized Officer – Anket More | Contact Number- 7021610091

APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the property being **Property-1-**Office Premises Bearing No. 305, Admeasuring 1536 Sq. Ft. Carpet Area On The 3Rd Floor In Evershine Mall, Malad, Chincholi Road, Malad (West), Mumbai – 400064; **Property-2**-Office Premises Bearing No. 306, Admeasuring 1163 Sq. Ft. Carpet Area On The 3rd Floor In Evershine Mall Malad, Chincholi Road, Malad (West), Mumbai - 400064, mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorise Officer of IDFC First Bank Limited (Formerly known as IDFC Bank Limited), and sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 30th January, 2024 for recover of dues to the IDFC First Bank Limited from 1) Emerge BPO Services Private Limite 2) Mohsin Allauddin Khan 3) Power Cage GYM & SPA, & 4) Shadaab Khan.

The Bank has taken into the custody the below described movable assets while taking physical possession over the mortgaged property being **Property-1**-Office Premises Bearing No. 305, Admeasuring 1536 Sq. Ft. Carpet Area On The 3Rd Floor In Evershine Mall, Malad, Chincholi Road, Malad (West), Mumbai – 400064; **Property-2-** Office Premises Bearing No. 306, Admeasuring 1163 Sq. Ft. Carpet Area On The 3rd Floor In Evershine Mall, Malad, Chincholi Road, Malad (West), Mumbai – 400064. The borrower and co-borrower(s) failed to collect the movable properties even after issuance of severa notices and publication. Hence the Bank propose to sell the below described n properties as schedule as detailed herein below on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS"

R. NO.	DETAILS OF MOVABLE PROPERTY ITEMS	QUANTITY
Α	Reception Area	
1	Air Condition	1
3	Micro Wave Office Chair	1 3
4	Cpu	1
5 6	Axis Bank Swipe Machine Mini Refigerator	1 1
7	Exhaust Fan	1
8	Name Board	1
9	Push Up Machine Furniture- Office Desk & Miscellaneous Item	1 1
B	Gymnasium Hall	 '
1	Name Board	4
3	10 Split Ac And 9 Compressor 3 Seater Sofa And 4 Seater Sofa	-
4	Speakers	6
5	Hip Abduction Machine, Nautilus Nitro	1
6 7	Leg Extension Machine, Nautilus Nitro	2
8	Lower Back Machine, Nautilus Nitro Pullover Machine, Nautilus Nitro	1 1
9	Compound Row, Nautilus Nitro	1
10	Lateral Raise, Nautilus Nitro Lat Pull Down, Nautilus Nitro	1
11	Star Trac Impact Incline Chest Press	1 1
13	Treadmill, Star Trac	14
14	Gym Bar	4
15 16	Bicep Machine And Tricep Machine, Nautilus Nitro Wall Tv Screen	1
17	Ellipticals, Star Trac	4
18	First Degree Fitness E-316 Upper Body Ergometer	9
19 20	Schwinn Ic Pro Indoor Cycle Standing Calf, Cybex	9
21	Rear Delt/ Pec Fly, Nautilus Nitro	1
22	Escalator Machine, Stairmaster	1
23	Pec- Fly/ Real Deltoid, Precore Abdominal Machine, Nautilus Nitro	1
25	Addominal Machine, Nautilus Nitro Gym Ball	2
26	Hoist Shoulder Press Machine	1
27	Additional Gym Machinery Prone Leg Curl, Precore Usa	1
28	Cycle, Fitluz	1
29	Nautilus Nb3000 Upright Cycle	1
30	Hi-Power L050 Seated Leg Press Machine Leg Press, Nautilus Nitro	1 1
32	Thigh Press, Nautilus Nitro	1 1
33	Jerai Fitness Machine	1
34	Precor Efx Elliptical Cycle	2
35 36	Seated Leg Curl, Nautilus Nitro Leg Extension, Precor Usa	1 1
37	Chest Press, Hoist	1
38	Chest Press, Precor Usa	1
39 40	Cable Column, Precor Usa Hand Pull Machine, Jarai	1 1
41	Star Trac Impact Crossover Cable	1
42	Lateral Raise, Precor Usa	1
43	Fitness Machine, Cybex Rowing, Precor Usa	1
45	Lat Pulldown, Precor Usa	1
46	Ellipticals, Nautilas	1
47 48	Shoulder Press, Precor Usa Dual Action Smith Machine, Hoist Cf-3754	2
49	Weighing Balance	1 1
С	Ladies Room	
2	Ms Lockers Pacemaker Machine	- 1
3	Amplifier Machine	2
4	Сри	3
5	Keyboard	2
7	Printer Dual Screen Monitor	1 1
8	Lenovo Pc	1
9	Trophies	1
10 11	PC Big Speaker	9
D D	Big Speaker Storage Room Lady	+
1	PC	18
2	Amplifier Machine	2
3	Cpu Focus Light	1 3
5	Fire Extinguisher	2
6	Screen	1
7 E	Miscellanous Items Gents Room	-
1	Sound System	5
2	Sony Speaker	1
3	Computer Pc	42
5	Printer Printer	1
6	Ac	1
7	Sony Speaker	1
9	Table Fans Cpu	19
10	Printer	3
11	Microwave	1
F 1	Terrace	
2	Boxing Bar-8 Medium +1 Small Hammer 2+3 Tyer	+ :
3	Fire Extinguisher	2
4	5Kg Bag, 10Kg Bag-1, 20 Kg Bag 1	
5	Dumble - 69+25	-
6 7	Big Standing Fan Plate	37
8	Havey - 4 & One Rope	-
9	Stand	3
10	Lamp	8
11	Foldable Tarpaulin Body Vertical Knee Raise	5
13	Matt	8
14	Table	4

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

18

ARM-II BRANCH, MUMBAI: - 3rd Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, lumbai-400 001. Tel. No.: (022) 2265 1128 / 29 Email: cb6289@canarabank.con SALE NOTICE

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 ead with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 otice is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and uarantor(s) that the below described immovable properties Mortgaged / Charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" basis on 21.03.2024 for recovery of ₹ 2,37,90,21,091.70 (as on 30.06.2021 plus further interest and charges being dues to Consortium Lenders from M/S. DELTA IRON & STEEL COMPANY PVT. LTD., Office No. 205, 2nd floor, Windfall Tower, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, J. B. Nagar, Andheri (East), Mumbai-400 059, represented by its Directors Mr. Akshay Rajendra Jain and Mr. Dhanesh Jayantilal Mehta:

1				
	Sr. No.	Description of the Property	Reserve Price (In₹)	Earnest Mone Deposit (In ₹
		Flat 1302 on 13th floor Andheri Monisha CHS. Ltd., S. V. Road, Near Shoppers Stop, Andheri (W), Mumbai-400 058 in the name of Mr. Dhanesh Jayantilal Mehta & Mr. Akshay Rajendra Jain, adm. 1435 sq. ft. super built up and 835 sq. ft. carpet area. (Physical Possession)	2,52,00,000/-	25,20,000/-
1				

The Earnest Money Deposit shall be deposited on or before 20.03.2024 upto 5.00 p. m. etails of EMD and other documents to be submitted to service provider on or befor 20.03.2024 upto 5.00 p. m. Date up to which documents can be deposited with Bank is 20.03.2024 upto 5.00 p. m.

ate of inspection of properties is 18.03.2024 with prior appointment with Authorized Officer r detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided n Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Paritosh Kumar Thief Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No. (022) 2265 1128 29 / Mob. No. 8828328297) or Mr. Ashwin P., Officer, (Mob. No.: 8779534170) mail id : cb6289@canarabank.com during office hours on any working day or the ervice provider M/s. C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase-2, Gulf Petrochem Building uilding No. 301, Gurgaon, Haryana-122 015, support@bankeauctions.com.

Date: 04.03.2024 **Authorised Officer** Place : Mumbai Canara Bank, ARM-II BRANCH

Regd. Office: IDBI Bank, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai-400005 (T) IDBI BANK Branch Office: Wagle Estate, Dosti Pinnacle, GF, Plot No. E-7, Road No. 22, Wagle Industrial Estate, MIDC, Thane(W), Pin :400604, Maharashtra L65190MH2004GOI148838 M. No.: 9839635346/ 9922413233/ 8328267135/ 9124328510/ 8369448089 Email: abhishek.singh@idbi.co.in & Anil.nalam@idbi.co.ii ganesh.dhomse@idbi.co.in, rakesh.gond@idbi.co.in, l.umesh@idbi.co.in www.idbibank.in

> PUBLIC NOTICE FOR SALE through Mega E-Auction See Proviso to Rule 8(6) or 9(1)

RESIDENTIAL & COMMERCIAL PROPERTIES FOR SALE IN PRIME LOCATIONS IN DOMBIVALI, KALYAN ,BADLAPUR and AMBERNATH, MAHARASHTRA.

Sale of Immovable properties mortgaged as security for availing financial assistance The undersigned being the Authorized Officer (AO) of the IDBI Bank Ltd. (IDBI) invites Bids/Offers in sealed covers for sale of the following properties mortgaged as security for

	· ·	
Srno	Name of customer	Date of Possessio
1	Shri.Tushar Dadaji Mhaiske and Shri. Dadaji Sadhu Mhaiske	30-10-2023
2	Shri.Rakesh Ghanshyam Soni and Ms.Mamta Rakesh Soni	29-11-2023
3	Shri.Joseph Jerom Rozario and Ms.Kavita Cicilia S Gomes	04-10-2023
4	Mayur Shashikant Chavan and Prashant Shashikant Chavan	
	and Shashikant Gopal Chavan	16-12-2022

under the provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with the Security Interest (Enforcement Rules, 2002 read with proviso to rule 8(6) or 9(1), possession whereof has been taken by the AO, IDBI Bank Ltd.

Brief Description of Properties 1) Property owned by Shri. Tushar Dadaji Mhaiske and Shri. Dadaji Sadhu Mhaiske Flat 1501, 15th Flr, Bldg. 5, River View Classic Bldg. Koliwali, Kalyan Thane 421301 Maharashtra With Carpet Area of 604 Sq ft + E. P area of 56 Sq ft + Open terrace of 63 Sqft

2) Property owned by Shri.Rakesh Ghanshyam Soni and Ms.Mamta Rakesh Soni Flat no-204, 2rd floor, A- wing Square Heights CHSL, Village Pale, Ambernath East 421501 with built up area 950 sq ft as per Index-II. 3) Property owned by Shri. Joseph Jerom Rozario and Ms. Kavita Cicilia S Gomes:

Flat No 201, 2nd Flr Rai Heritage, C Wing Kalyan 421306, Maharashtra with carpet area of

440 Saft. 5) Property owned by Mayur Shashikant Chavan and Prashant Shashikant Chavan and Shashikant Gopal Chavan: F No 504, 5th Flr Wing B Popular Arcade Co-Op. Housing Society , Nr Motiram Lakeview Village Nilje Badlapur Gaon Badlapur (W) Thane-421503 Maharashtra with carpet area 615 Sq ft as per Index -II.

The dues of IDBI Bank Ltd. Outstanding: i) Shri.Tushar Dadaji Mhaiske and Shri. ii) Shri.Rakesh Ghanshyam Soni and Dadaji Sadhu Mhaiske dues as on Ms.Mamta Rakesh Soni dues as or 09.02.2024 stands at Rs.62.84 Lakhs (plus | 09.02.2024 stands at Rs.43.28 Lakhs plus expenses, charges and further interest expenses, charges and further interest

thereon with effect from 10.02.2024.)

iii) Shri.Joseph Jerom Rozario and Ms.Kavita Cicilia S Gomes dues as on Prashant Shashikant Chavan and Prashant Shashikant Chavan and Inc. 09.02.2024 stands at Rs.41.49 Lakhs (plus | Shashikant Gopal Chavan dues as or expenses, charges and further interest op.01.2024 stands at Rs.43.75. Lakhs, thereon with effect from 10.02.2024. plus expenses, charges and further plus expenses, charges and further interest thereon with effect from 10.01.2024

3	R	eserve Price (In Lakhs)	EMD (In Lakhs)	Date of Inspection	Last Date of Submission of Bids along with EMD	Date of E-Auction & Time
	i)	Rs.61.47	Rs.6.15	21.03.2024 (property i. & ii)	26-03-2024	27-03-2024 & 11.30 am to 12.00 pm
				11.00 am to 4.00 pm	Branch Office: V	Vagle Estate, Dosti
	ii)	Rs.30.10	Rs.3.01	22-03-2024	Pinnacle, GF, Plot N	
	iii)	Rs.29.94	Rs.2.99	(Property iii & iv)	(W),Pin:400604, Ma	
	iv)	Rs.28.59	Rs.2.86	11.00 am to 4.00 pm		

Note-Inspection will be with prior intimation to Bank.

- Gist of the terms & conditions appearing in Bid Document: The sale of Secured Assets is on "as is where is basis", "as is what is basis" "whatever there is basis" and "no recourse basis" for and on behalf of the Secured Creditors viz.: IDBI Bank Ltd.
- . The aforesaid properties shall not be sold below the reserve price mentioned above. Bi increase amount is Rs.10,000.00
- . The Earnest Money Deposit (EMD) will not carry interest. AO may retain EMD of to three bidders upto 3 months from the date of opening of the bids. The AO may permi inter-se bidding among the top three bidders. The sale would be on e-auction platform website: www.bankeauctionwizard.com and shall take place on 27.03.2024 at 11.30 am to 12.00 pm, unlimited extension of 5 minutes each. Intending Bidders shall hold a valid e-mail address, please contact M/s ANTARES SYSTEMS LIMITED, #24, Sudha Complex, 3rd Stage, 4th Block, Basaveshwaranagar, Bangalore-560079, Contact person sushmitha.b@antaressystems.com / marina.i@antaressystems.com (M 8951944383 / 9686196751, (L) - 080-40482100 (For Technical and Bidding Process) . Bidders are advised to go through the website: www.bankeauctionwizard.com for
- detailed terms and conditions of auction sale before submitting their bids for taking par in the e-auction sale proceedings. . Earnest Money deposit (EMD) shall be deposited through DD from any scheduled bank
- drawn in favour of IDBI Bank Ltd., Wagle Estate Branch, Payable at Mumbai or to be remitted to Account No. 78334915010026, IFSC Code: IBKL0000783, Branch Name IDBI Bank Limited, Wagle Estate Branch, Mumbai, by way of RTGS in favour of IDB Bank Ltd and submit proof of payment along with KYC documents (photo identity and address proofs) like PAN Card (compulsory), Aadhaar Card, Passport, Voter ID card Driving License etc. The amount of EMD paid by the interested bidders shall carry no interest. The EMD shall be forfeited if the bidder does not participate in the e-auction by
- placing the bid. The successful bidder will be required to deposit 25% of the sale price (less the amoun of EMD deposited) at the time of confirmation of sale. The balance amount of the sale price is to be paid within 15 days of the confirmation of the sale or such extended period as may be agreed to by the AO. In case of failure to deposit the balance amount within the prescribed period, the deposited amount shall be forfeited, including earnest money. AO reserves the right to accept or reject any or all bids without assigning any reason(s)
- In case all the bids are rejected, the AO reserves the right to sell the assets by any of the modes as prescribed in the SARFAESI Act. The Secured Assets mentioned in the Bid Document are based on the charges/mortgages created by the mortgagor/s in favour of Secured Creditors, the
- details whereof are given in the bid document. Interested parties are requested to verify the details of the Secured Assets and inspect the records relating to mortgaged assets available with AO on request. Secured creditors do not take responsibility for any errors/omissions/discrepancy
- shortfall etc in the secured Assets or for procuring any permissions etc or for the dues of any authority established by law. 10. The Secured Assets are being sold free from charges and encumbrances of Secure
- Creditor only 11. The successful bidder would be required to bear all the necessary expenses like stam
- duty, registration, expenses, tax liabilities, if any etc for transfer of secured asset. 12. The Rid Document can be obtained from AO, IDRI Bank Ltd. At Branch Office - Wagle
- Estate, Dosti Pinnacle, GF, Plot No. E-7, Road No. 22, Wagle Industrial Estate MIDC, Thane(W), Pin: 400604, Maharashtra, on M. No.: 9839635346/9922413233/ 8328267135/ 9430022540/ 9124328510/ 8369448089 Email abhishek.singh@idbi.co.in and can also be downloaded from www.idbibank.in
- . Contact the AO, IDBI Bank Limited, Goregaon West Branch, Mumbai on M. No 9839635346, Email: abhishek.singh@idbi.co.in at the above address in person during March 04, 2024 to March 26, 2024 on any working day between 10:30 am and 05:00 pm to get the Bid Document which contains detailed terms and conditions of sale
- bid forms etc.. . Borrowers/Guarantors are also hereby given notice under Rule 8(6) or 9(1) of the Rules of SARFAESI Act that the said immovable asset shall be sold after 30 or 15 days from the date of this notice by adopting any of the following methods mentioned in Rule 8 (5) of the Rules.

lace: Mumbai Authorized Officer, IDBI Bank Ltd Date: 04.03.2024

Branch Office: ICICI Bank Inflited, Ground Fig. Ackurti center MIDC Near telephone Exchange Andheri East, Mumbai- 400093. Branch Office: ICICI Bank limited, Ground Floor

PUBLIC NOTICE Authorised Officer of ICICI Bank hereby inform that below scheduled auction, to be held for the immovable Asset under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 stand cancelled until further notice.

The list of auctions that are postponed are given hereunder

Sr. No.	Name of Borrower(s)/ Co Borrowers/ Guarantors	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Scheduled Date & Time of Auction
1.	Mr. Nagabhushan k Maharana (Borrower) Mr. Umesh Magaram Mali (Co-Borrower) Loan Account No. LBMUM00002006379 LBMUM00002013476	Flat No. 507, 5th Floor, I Wing, Sentosa Park, Ekta Parksville, Narangi By Pass Road, Opp Global City, Virar West, S. No. 93, Maharashtra, Thane- 401303. Admeasuring An Area Of 33.02 Sq Mtr (355.42 In Sq Ft) Carpet Area	March 12, 2024 from 11:00 AM onwards
	e : March 05, 2024 e : Mumbai		rised Officer nk Limited

KVB) Karur Vysya Bank Smart way to bank

Asset Recovery Branch 276/286 Kilachand Mansion Kalbadevi Main Road, Kalbadevi Mumbai, Maharashtra 400002. Phone No. 7710001955 Mail: headarbmum

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation

and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property nortgaged/charged to the Secured Creditor, The Karur Vysya Bank Ltd, the Constructive possession for Property No. 1 and 2 of which has been taken by the Constructive possession for Property No. 1 and 2 of which has been taken by the Authorised Officer of The Karur Vysya Bank Ltd., Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 28.03.2024, for recovery of Rs. 1,23,64,168.06 (Rupees One Crore Twenty Three Lakhs Sixty Four Thousand One Hundred Sixty Eight and Paise Six Only) as on 09.02.2024 with interest and expenses thereon from 10.02.2024 due to the Karur Vysya Bank Ltd, Secured Creditor from Mr. Pidugu Hema Sundar R/o Flat no 2202, Buildup 1390,22nd Floor, Gitanjali Sanjay, Plot No 08, Sector 34C, Kharghar, Navi Mumbai 410210

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES AND OTHER DETAILS

l	Sr No	Property Details	Reserve Price	EMD Amount
	1	Residential Flat No 702 adm 950 sq ft , situated at Old s No 125/2P and new sr no 76/2B, Om Samrudhi Building, B Block, Lodha Heaven, Opp Kalyan Shil Road, Nilaje, Dombivali East Dist Thane 421204	Rs 45,00,000/-	Rs 4,50,000/-
	2	Residential Flat No 706 adm 875 sq ft, situated at Old s No 125/2P and new sr no 76/2B, Om Samrudhi Building, B Block, Lodha Heaven, Opp Kalyan Shil Road, Nilaie. Dombivali East Dist Thane 421204	36,00,000/-	Rs 3,60,000/-

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in our Bank's/ Secured Creditor's website i.e www.kvb.co.in/Property Under Auction also at the web portal https://kvb.auctiontiger.net of the service provider Mr. Praveenkumar Thevar 9722778828, Mail id : praveen.thevar@auctionti

Statutory 15 days' Notice under Rule 9 (1) of the SARFAESI Act, 2002 The borrower/s and guarantor/s are hereby notified to pay the dues as mentioned above along with up to date interest and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the Schedule property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

Date: 04.03.2024 Place: Mumbai

Authorized Officer The Karur Vysya Bank Ltd.

Reserve E.M.D Bid

Price(Rs. | (Rs. in | Increment

ASREC Dyansty Business Park, Unit No A-212, 2nd Floor, Andheri (India) Limited Kurla Road, Andheri East, Mumbai 400059.

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION – SALE OF IMMOVABLE PROPERTIES

(Under Rule 8(6) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

(Under Rule 8(6) read with nate 5 of the Section 9.

WHEREAS,
ASREC (India) Ltd., a company incorporated under the Companies Act, 1956 is registered with
Reserve Bank of India as a Securitization and Reconstruction Company under section 3 of
Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002
(SARFAESIAC) Act, 2002) Availing its Registered Office at Solitaire Corporate Park, Building No.2—Unit No.2—Unit No.2—Unit Report Solitaire Corporate Read, Andheri (East), Mumbai-400 (SARFAESIACt, 2002) having its Registered Office at Solitaire Corporate Park, Building No.2 – Unit No. 201-202 & 200A-200B, Ground Floor, Andheri Ghatkopar Link Road, Andheri Gats, Mumbai-100 093 (hereinafter referred to as "ASREC") and secured creditor of M/s. Vinyl Plast (borrower) 2. Mr. Ashwin Chandrahas Kamath Prop of M/s. Shrink Wrap (borrower) by virtue of Deed of Assignment dated 25.03.2021, executed with original lender Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd, whereby ASREC (India) Ltd., in its capacity as trustee of ASREC PS-12/2020-21 Trust, has acquired the financial assets of aforesaid borrowers from Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd with all rights, title and interesttogether-with underlying security interest under Section 5 of the SARFAESIAct, 2002. The Authorized Officer of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd in exercise of powers conferred under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI) and Security Interest (Enforcement) Rules, 2002, had issued a demand notice dated 25.06.2019 u/s 13(2) of the said act calling upon the borrower 1. M/s. Vinyl Plast and it's Joint Co-Borrower in their capacity for repayment of total outstanding amount aggregating to Rs. Idated 25.06.2019 u/s13(2) of the said act calling upon the borrower 1. M/s. Vinyl Plast and it's Joint Co-Borrower in their capacity for repayment of total outstanding amount aggregating to Rs. 22.08.08.471.00 (Rupees Twenty-Two Crore Eight Lakh Eight Thousand Four Hundred and Seventy-One Only) as on 31.05.2019 (together with further interest, expenses costs, charges, repayment if any etc.). 8 2) Mr. Ashwin Chandrahas Kamath Prop of Mvs. Shrink Wrap, and it's Joint/Co-Borrower in their capacity for repayment of total outstanding amount aggregating to Rs. 1.66.50,959/- (Rupees One Crore Sixty-Six Lakh Fifty Thousand Nine Hundred and Fifty-Nine Only) as on 14.06.2019 (together with further interest; expenses costs, charges, repayment if any etc.,) in respect of the advances granted by the Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd to 1. M/s. Vinyl Plast (borrower) 2. Mr. Ashwin Chandrahas Kamath Prop of M/s. Shrink Wrap within the stipulated period of 60 days. The said Demand Notice dated 25.06.2019 under Sec. 13 (2) of the said Act served upon you and in exercise of the powers conferred under Section 13(4) read with Enforcement of Securities (Interest) Rules, 2002, the Authorized Officer of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. took symbolic possession of the properties more particularly described in Schedule (Mumbai) Ltd. took symbolic possession of the properties more particularly described in Schedule here under on 10.10.2019. As the abovementioned Borrower / Joint Co-Borrowers/Partners having failed to repay the entire

outstanding amount as per said demand notice, the Authorized Officer of ASREC (India) Ltd. took Joutstanding amount as per said demand notice, the Authorized Officer of ASREC (India) Ltd. took physical possession of 1) Unit No. B/13. "B" Building "Nand Dham Industrial Estate, Marol Maroshi Road, Andheri (East), Mumbai – 400 059 more particularly described in Schedule here under on 19.04.2023 as per order CMM, Mumbai dated 29.11.2022 and the same was published on 21.04.2023 in Free Press Journal (English) and Navshakid (Marathi) 2) Unit No.B-14 Nand Dham Industrial Estate, Marol Maroshi Road, Andheri (East) Mumbai –400 059 more particularly described in Schedule here under on 19.12.2022 as per order CMM, Mumbai dated 11.10.2022 and the same was published on 21.12.2022 in The Free Press Journal (English) and Navshakid (Marathi) Mumbai. Since the entire dues have not been cleared, Notice is hereby given to the public in general and Borrower(s) and Joint/Co-Borrower(s) in particular that the Authorized Officer hereby intends to sell the below mentioned secured properties for recovery of dues, as per aforesaid demand u/s 13 (2) notice after giving due credit to the payment received subsequent to the said notice, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and hence the tenders/bids are invited in sealed cover for the purchase of the secured properties. The properties shall be sold strictly on "ASISWHERE IS", "ASISWHAT IS" and "NO RECOURSE" basis.

Description of the Secured Assets

1			III Lakii)	Lakii)	(III ns.)			
	1	Unit No. B/13, We may mention Carpet area of 1086 sq. ft or thereabout with veranda and Mezzanine floor situated on the		19.35	1,00,000/-			
		Ground Floor in "B" Building "Nand Dham Industrial Estate, Marol Nand-Dham Udyog Premises Co-operative Society						
ı		Limited, Marol Maroshi Road, Andheri (East), Mumbai – 400 059, owned by Mr. Chandrahas Vasudev Kamath, Prop of M/s.						
		Plastic International and bounded by: East: Internal Road, West: Internal Road, North: Unit No B-12, South: Unit No B-14						
	2	Unit No. B-14, admeasuring 1077 sq. ft. carpet area and Loft, admeasuring 520 sq.ft. carpet area situated on the Ground Floor in "B" Wing of Nand Dham Industrial Estate, Marol Nand Dham Udyog Premises Co-operative Society Limited constructed on land bearing Survey Nos. 502, 504, 522, 524, 523, 549, 554, 559, 558, 551, 550 & 545 situated at Marol Manoshi Road, Andheri (East) Mumbai—400 059 owned by M's. Film Plast and bounded by; East: C' Block, West: Marol Maroshi Road, North: Building, South: Steel Made Industries		19.15	1,00,000/-			
ı		TOTAL	385.00	38.50				
ı	TERMS & CONDITIONS :-							

1. THE E-AUCTION WILL BE HELD ON 19.03.2024 BETWEEN 10.00 A.M TO 12.00 PM WITH UNLIMITED AUTO TIME EXTENSION OF 5 MINUTES EACH, TILL THE SALE IS CONCLUDED UNLIMITED AUTO TIME EXTENSION OF 5 MINUTES EACH, TILL THE SALETS CONCLUDED.

2. E-auction will be conducted under "online electronic bidding" through Asrec's approved service provider M's. C1 INDIA PRIVATE LIMITED at website. https://www.bankeauctions.com (web portation M/s C1 INDIA PRIVATE LIMITED). E-auction tender document containing online e-auction bid form declaration, General Terms and Conditions of online e-auction sale are available in websites www.asrecindia.co.in and https://www.bankeauctions.com. The intending bidder shall hold a valid e-mail address. The contacts of M/s. C1 India Private Limited - Mr. Bhavik Pandya, Mobile: +91

e-mail address. The contacts of M/s. C1 India Private Limited - Mr. Bhavik Pandya, Mobile: +91
8866682937, Help Line No: (- 91-124-430202)/21/22, +917291981124/1125/1126, Email:
gujarat@c1india.com, support@bankeauctions.com.

3. Registration of the enlisted bidders will be carried out by the service provider and the user ID or Password will be communicated to the bidders through e-mail. The bidders will be provided necessary training on e-auction free of cost. Neither ASREC nor the service provider will be responsible for any lapses/failure on the part of bidder on account of network disruptions. To ward off is used incidents hidders are advised to make all necessary arrangements such as alternative power. such incidents, bidders are advised to make all necessary arrangements such as alternative power

4. The particulars given by Authorized Officer are stated to the best of his knowledge, belief and 4. The particulars given by Authorized Officer are stated to the best of his knowledge, belief and records. Authorized Officer shall not be responsible for any error, mis-statement or omission etc. The intending bidders should make their own independent enquiries regarding encumbrances, title of proper ties put on auction and claims/rights/dues affecting the properties prior to submitting their bids. The e-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of ASREC. The properties are being sold with all existing encumbrances whether known or unknown to ASREC. The Authorized Officer / Secured Creditor shall

encumbrances whether known or unknown to ASREC. The Authorized Officer / Secured Creditor shall not be responsible in any way for any third-party claims/rights/views.

5. The properties shall not be sold below reserve price and sale is subject to confirmation of Asrec India Ltd, the secured creditor. Bids in the prescribed format given in the tender document shall be submitted to Authorized Officer of ASREC (India) Ltd., Dyansty Business Park, Unit No A-212, 2nd Floor, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai 400059 or submit through email to Sunil.Aorgaonkar@asrecindia.co.in, Last date for Submission of Bid Form is 18.03.2024 upto 4.00 PM. The bid form or EMD received late for any reason whatsoever will not be entertained. Bid without EMD shall be reliected summarily.

in the Account No: 009020110001517, with Bank of India, SSI, Andheri Branch, Name of the Account /Name of the Beneficiary: ASREC PS-12/2020-21 TRUST, IFSC Code: BKID 0000090. 7. The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part of sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded in the same way. The EMD shall not bear any interest. The bidders are requested to give particulars of their bank account to facilitate quick and proper refund. 8. The successful bidder shall immediately i.e. on the same day or not later than next working day, as

8. The successful bidder shall immediately i.e. on the same day or not later than next working day, as the case may be, deposit 25% of the sale price (inclusive of EMID amount deposited) to the Authorized Officer and in default of such deposit, EMID will be forfeited and the properties shall be sold again.

9. The balance amount of the sale price shall be paid on or before 15th day of confirmation of sale of the properties or such extended period as may be agreed upon in writing between the secured creditor and successful bidder. In default of payment within above stipulated time period, the deposit shall be forfeited and the properties or to any part of the sum for which it may be subsequently sold.

10. The sale shall be subject to provisions of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Enforcement Pulle 2002.

11. The interested bidders can inspect all the properties on 07.03.2024 from 11.00 am to 3.00 pm. Contact Details: Mr. Sumil P Korgaonkar - Cell No. 92008.3318, 02.26-69314512, Mr. N.S. Deora-Cell No. 9619384284, 022 – 69314518 may be contacted for any query.

12. The Authorized officer reserves absolute right to accept or reject any or all offers and/or modify any terms/conditions without assigning any reasons thereof.

any terms/conditions without assigning any reasons thereof.

13. The successful bidder would bear the charges/fees payable for GST, registration, stamp duty, registration fee, incidental expenses etc. as applicable as per law.

14. The highest bid will be subject to approval of the secured creditor.

15. This notice, under Rule 8 (6) of Security Interest (Enforcement) Rule 2002, will also serve as 15

days' notice to the borrowers' / guarantors / mort'gagors for sale of secured properties under SARFAESI Act and Security Interest (Enforcement) Rules on the above-mentioned date if their

dues are not paid in full. Sunil Korgao Place: Mumbai Authorised Officer, ASREC (India) Ltd. **FORM A**

PUBLIC ANNOUNCEMENT

Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India y Resolution Process for Corporate Persons) Regulations, 201

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF KARRM INFRASTRUCTURE PVT. LTD.

RELEVANT PARTICULARS						
1.	Name of corporate debtor	Karrm Infrastructure Private Limited				
2.	Date of incorporation of corporate debtor	June 27, 2011				
3.	Authority under which corporate debtor	Registrar of Companies - Mumbai				
	is incorporated / registered					
4.	Corporate Identity No. of corporate	U45200MH2011PTC219128				
	debtor					
5.	Address of the registered office and	Registered Address: Shop No. L-261, Lower Ground Floo				
	principal office (if any) of corporate	Dreams- The Mall, Near LBS Marg, Bhandup, West,				
	debtor	Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400078				
6.	Insolvency commencement date in	February 29, 2024 (Date of Hon'ble NCLT order)				
	respect of corporate debtor	(*March 02, 2024, Date of receipt of order by IRP)				
7.	Estimated date of closure of insolvency	August 29, 2024				
	resolution process					
8.	Name and the registration number of	Name: Mr. Arun Kapoor				
	the insolvency professional acting as	Regn No:				
	interim resolution professional	IBBI/IPA-003/IP-N00030/2017-18/10230				
9.	Address and e-mail of the interim	Registered Address : G-601, Army Co-operative Housing				
	resolution professional, as registered	Society, Sector- 09, Nerul (East), Navi Mumbai,				
	with the Board	Maharashtra - 400706				
		Email ld: arun.kapoor58@yahoo.in				
10.	Address and email to be used for	Process Specific Address : Arun Kapoor c/o Ancoraa				
	correspondence with the interim	Resolution Private Limited, 1412, 14th Floor, Real Tech				
	resolution professional	Park, Sector 30 A, Vashi, Navi Mumbai - 400 703.				
L		Process Specific Email Id : cirp.karrmipl@ancoraa.com				
	Last date for submission of claims	March 16, 2024				
12.	Classes of creditors, if any, under	Homebuyers				
	clause (b) of sub-section (6A) of					
	section 21, ascertained by the interim					
L	resolution professional					
13.	Names of Insolvency Professionals	1.Atul Narayan Naik				
	identified to act as Authorised	(IBBI/IPA-003/ICAI-N-0385/2021-2022/14011)				
	Representative of creditors in a class	2.Sabbani Maruthi				
	(Three names for each class)	(IBBI/IPA-001/IP-P-02752/2022-2023/14202)				
		3.Anil Kashi Drolia				
L		(IBBI/IPA-001/IP-P-02327/2020-2021/13482)				
14.	(a) Relevant Forms and	Web link: https://ibbi.gov.in/home/downloads				
	(b) Details of authorized representatives	Physical Address:				

otice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai Bench -II has orde Notice is nereby given that the National company Law minutal, multiple bench in his ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the **Karrm Infrastructur Private Limited** on February 29, 2024, vide order no. CP (IB) No. 651/MB/2023. (Date of receipt of order by Interim Resolution Professional is March 02, 2024). he creditors of Karrm Infrastructure Private Limited are hereby called up

https://ibbi.gov.in/en/insolvency-professional

laims with proof on or before March 16, 2024, to the Interim Resolution Proddress mentioned in entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All ot reditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties

Date: March 5, 2024

Arun Kapoo Interim Resolution Professiona n the matter of Karrm Infrastructure Private Limite Regn. No. IBBI/IPA-003/IP-N00030/2017-18/10230

FORM NO. 14 See Re [See Regulation 33(2)]
By Regd. ND, Dasti failing which by Publication

OFFICE OF THE RECOVERY OFFICER -I/II **DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)** 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai- 400703 DEMAND NOTICE

NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961.

RP NO. 31 OF 2024 IDBI BANK LTD.

MR. NIMESH ANIL MAVANI & ANR.

CD-1. MR. NIMESH ANIL MAVANI

RESIDING AT:- FLAT NO. 302, 3th FLOOR, REGAL CASTLE CHS, NEW LINK ROAD, VASANT NAGARI, VASAI EAST, 401209. ALSO AT:- G-201, LAXMIBEN CHHEDA PARK, CHANDRESH LODHA MARG, ACHOLE ROAD

VASAL, THANE, NALLASOPARAEAST, MAHARASHTRA-401209.
ALSO AT:- SHOP NO.9, DATTA MANDIR COMPOUND, OPPOSITE YOGI NAGAR, BORIVALI WEST, MUMBAI-40009

ALSO AT:- FLAT NO. 301, 'A' WING, 3RD FLOOR, BUILDING NO. 13, BALAJI SAPPHIRE BALAJI COMPLEX, AGASHI ROAD, PURAPADA NAKA VIRAR WEST, DISTRICT PALGHAR

CD-2. NIKITA NIMESH MAVANI RESIDING AT:-FLAT NO. 302, 3st FLOOR, REGAL CASTLE CHS, NEW LINK ROAD, VASANT NAGARI, VASAI EAST, 401209.

ALSO AT: SHREE APARTMENTS, ROOM NO. 204, 2ND FLOOR, OPPOSITE MONARCH HOTEL, MITRAPREM NAGAR KON, THANE MAHARASHTRA-421311. ALSO AT-FLAT NO. 301, 'A' WING, 3" FLOOR, BUILDING NO. 13, BALAJI SAPPHIRE, BALAJI COMPLEX, AGASHI ROAD, PURAPADA NAKA VIRAR WEST, DISTRICT PALGHAR-401303.

. This is to notify that as per the Recovery Certificate issued in pursuance of orders passed by the tresiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) in **OA/267/2022 an amount** of Rs.33.23.827.00 (Rupees Thirty Three Lakh Twenty Three Thousand Eight Hundred wenty Seven Only) along with pendent lite and future interest and costs has become du gainst you (Jointly and severally).

You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipts of the notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts -Due to Banks and Financial Institutions Act, 1993 and Rules there under . You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of your assets on or before the

ext date of hearing. . You are hereby ordered to appear before the undersigned on 16.04.2024 02:30 p.m. for further

oceedings. In addition to the sum aforesaid, you will also be liable to paySuch interests as is payable for the period commencing immediately after this notice of the

vertificate / execution proceedings. b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and warrant

and other processes, and all other proceedings taken for recovering the amount due. Siven under my hand and the seal of the Tribunal, on this date: 23.02.2024. (RATNESH KUMAR)



RECOVERY OFFICER-II DEBTS RECOVERY TRIBUNAL MUIVIBAI (DRT 3)

UNI ABEX ALLOY PRODUCTS LIMITED

(CIN NO :L27100MH1972PLC015950)
REGISTERED OFFICE: LIBERTY BUILDING, SIR VITHALDAS THACKERSEY MARG, MUMBAI 400 020 E-mail: com | Website: www.uniabex.com | Tel: 022-2208 4436 | Fax: 022-2208 2113 NOTICE OF POSTAL BALLOT TO MEMBERS

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Section 110 and other applicable provis if any of the Companies Act. 2013 (the "Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards-2 (SS-2), Regulation 44 of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations") including any statutory modification(s), clarification(s), substitution re-enactment(s) thereof for the time being in force, guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs (the "MCA") for holding general meetings/conducting postal ballot process through e-voting vide General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15 $^{\rm n}$ June, 2020, 33/2020 dated 28 $^{\rm n}$ September, 2020, 39/2020 dated 31 $^{\rm n}$ December, 2020, 10/2021 dated 23 $^{\rm n}$ June, 2021, 20/2021 dated 8 $^{\rm n}$ December, 2021, 03/2022 dated 5 $^{\rm n}$ May, 2022, 2021, 20/2021 dated 23 $^{\rm n}$ June, 2021, 20/2021 dated 5 $^{\rm n}$ May, 2022, 2021, 20/2021 dated 23 $^{\rm n}$ June, 2021, 20/2021 dated 23 $^{\rm n}$ June, 2021, 20/2021 dated 23 $^{\rm n}$ June, 2021, 20/2021 dated 23 $^{\rm n}$ December, 2021, 20/2022 dated 23 $^{\rm n}$ June, 2022, 20/2021 dated 23 $^{\rm n}$ June, 2021, 20/2021 dated 23 $^{\rm n}$ 11/2022 dated 28th December, 2022 and 09/2023 dated 25th September, 2023 ("MCA Circulars") and any other applicable laws and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), the Company has sent, only by e-mail, the Postal Ballot Notice on Monday, 4th March, 2024 to all Members holding shares as on the cut*off date i.e. Friday, 23th February, 2024 and whose e-mail address are registered with the Depository Participants or with the Company, for seeking consent of the Members by voting through electronic means ('remote e-voting') by way of Special Resolution for Appointment of Mr. Thiruvenkadam Srinivasan, Senior General Manager (Sr. GM) Operations of the Company as the Manager and Key Managerial Personnel designated as Manager & Sr. GM Operations for a period of 3 (three) years and approve paymen

In accordance with the relevant MCA circulars / SEBI Circulars, sending the physical copy of the Postal Ballot Notice along with Postal Ballot Form and prepaid business reply envelope has been dispensed with for this Postal Ballot. Accordingly, the Members are requested to communicate their assent /dissent brough remote e-voting only. The instructions for remote e-voting are provided in the Postal Ballot The voting rights of the Members shall be reckoned as on the cut-off date i.e. Friday, 23rd February, 2024. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Postal Ballo Notice for information purpose only.

he e-voting period shall commence on Wednesday, 06th March, 2024 at 9:00 a.m. (IST) and end on Thursday, 04th April, 2024 at 5:00 p.m. (IST). The Company has engaged the services of CDSL for the said Postal Ballot remote e-voting process. During this period, Members of the Company, holding shares whether in physical form or Demat form, as on Friday, 23rd February, 2024 (the "cut-off date") nay cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and the voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on the resolutions is exercised and confirmed by the member, he / she shall not be allowed to modify it subsequently The voting right of Members shall be in proportion to their share of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date.

The Postal Ballot Notice, and manner of e-voting process can be downloaded from the website of company at www.uniabex.com and from the Stock Exchange BSE Ltd. at www.bseindia.com.The Board has appointed Mr. Prasen Naithani of M/s P Naithani & Associates, Practicing Company Secretary ailing him Mr. Jagdish J. Rana, Practicing Company Secretary as the Scrutinizer for scrutinizing the postal ballot through remote e-voting process in a fair and transparent manner and issue report or otes cast on the proposed resolution

Manner of registering / updating email address:

Date: 4th March, 2024

- Shareholders holding Shares in physical mode and who have not updated their email address with the Company are requested to update their email addresses by writing to the Company a companysecretary@uniabex.com alongwith the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, self-attested copy of PAN Card, and self-attested copy of any document (e.g. Driving License, Election Card, Passport) in support of the address of t
- Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register / update their emai addresses with the relevant Depository Participants.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 22 55 33.

The Results of remote e-voting will be declared on or before 06th April, 2024. The declared Results along with the Scrutinizer's Report, will be available forthwith on the Company's website www.uniabex.com, Such Results will also be forwarded by the Company to BSE Limited (BSE) where he Company's shares are listed.

The last date specified by the Company for remote e-voting shall be the date on which the Resolu shall be deemed to have been passed, if approved by the requisite majority

> For Uni Abex Alloy Products Limited Company Secretary

IDFC First Bank Limited (Formerly known as IDFC Bank Limited

Authorised Officer

Gym Ball

16

18

Date: 05/03/2024

Bench Machine

Fore Arm Machine

Bank Limited website i.e. www.idfcfirstbank.com

Miscellanous Items I.E. Ac. Other Scattered Items

or detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in IDFC Firs

have been lost or misplaced and undersigned have applied to

Name: Madhu Atul Dua

Date: 4/3/2024

ऑसेट रिकव्हरी ब्रांच:-२७६/२८६, किलाचंद मॅन्शन, काळबादेवी मेन रोड, काळबादेवी, मुंबई, महाराष्ट्र - ४००००२ दूरध्वनी क्र. ७७१०००१९५५, मेल : headarbmumbai@kvbmail.com

स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९(१) च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खाली वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनको, दी करूर वैश्य बँक लि. कडे गहाण/प्रभारित आहे, जिचा अन्वयिक कब्जा दी करूर वैश्य बँक लि. च्या तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे र्त कर्जदार श्रीम. संतोष सदाशिव राय, पत्ता येथे फ्लंट क्र. बी१, तळमजला, बी विंग, श्री सदन सीएचएर लि., दिवाणमन, साई नगर, वसई पश्चिम, महाराष्ट्र ४०१२०२ आणि तसेच येथेही पत्ता ३०१, बिल्डिंग क्र. ३, राम रहिम पार्क, साई नगर, आयसीआयसीआय बँकेजवळ, बेसिन रोड, वसई पश्चिम, महाराष्ट्र ४०१२० यांचेकडून करूर वैश्य बँक लि., तारण धनकोंना थकीत ०९.०२.२०२४ रोजीस रु. २९,४२,२०४.२१ (रुपये एकोणतीस लाख बेचाळीस हजार दोनशे चार आणि एकवीस पैसे मात्र) सह १०.०२.२०२४ पासून त्यावरील व्याज आणि खर्चाच्या वसुलीसाठी २८.०३.२०२४ रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे

स्थावर मिळकतीचे वर्णन निवासी फ्लॅट क्र. ४०२, ४था मजला, विंग ए, रोनक रेसिडेन्सी, सर्वे क्र. ७, हिस्सा क्र. २बी, गाव ममदापूर तालुका कर्जत, जिल्हा रायगड, महाराष्ट्र ४१०२०१, मोजमापित क्षेत्र ६६५ चौ.फू. बिल्ट अप म्हणजेच ६१.८० चौ.मी. चे सर्व ते भाग आणि विभाग.

आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्त्वाने विकण्यात येणार आहे.

राखीव किंमतः रू. २०,००,०००/-

वसूल करण्यात येईल.

इअर: रू. २,००,०००/-

बोली वाढविण्याचे मुल्य: रू. ५०,०००/-

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया आमच्या बँकेची/तारण धनकोंची वेबसाईट म्हणजेच www.kvb.co.in/Property Under Auction आणि तसेच सेवा पुरविठादारची वेब पोर्टल https://kvbauctiontiger.net चा संदर्भ घ्यावा. श्री प्रविण कुमार थेवर, ९७२२७७८८२८, मेल आयडी: praveen.thevar@auctiontiger.net

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९(१) अन्वये १५ दिवसांची सांविधिक सूचना कर्जदार आणि हमीदार यांना ई-लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्चासह वरी नमूद थकबाकी चुकती करण्यासाठी याद्वारे अधिकसूचित करण्यात येत आहे, कसूर केल्यास परिशिष्ट मिळकतीचा लिलाव /विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चास

सही/ प्राधिकृत अधिकारी दिनांकः ०४.०३.२०२४ ठिकाणः मुंबई द करूर वैश्य बँक लि

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

एआरएम शाखा-॥, श्रा मजला, कॅनरा बैंक बिल्डिंग, आदि मर्झबान स्ट्रीट, मुंबई-४०० ००१. दूर. क्र. (०२२) २२६५ ११२८/ २९, ईमेल-cb6289@canarabank.com

विक्री सूचना

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुर्दीन्वये स्थावर मिळकर्तीच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सचना देण्यात येते की. खालील र्गिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण आहेत, खालील नमूद मिळकतीचा **कब्जा** कॅनरा बँकच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या **मे. डेल्टा आर्यन ॲण्ड स्टील कंपनी प्रा. लि.**, कार्यालय क्र. २०५, २रा मजला, विंडफॉल टॉवर, सहार प्लाझा कॉम्प्लेक्स, अंधेरी कुली रोड, जे. बी. नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई-७० ०५९, त्याच्या संचालकाद्वारे प्रतिनिधित्व श्री. अ<mark>क्षय राजेंद्र जैन आणि श्री. धनेश जयंतीलाल मेहता</mark> यांचेकहून कॅनरा बँकेला थकवाकी रू. २,३७,९०,२९,०९१.७० (३०.०६.२०२१ रोजीस अधिक पुढील व्याज आणि प्रभार) च्या वसुलीकरिता २१.०३.२०२४ रोजी ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे' थाणि ''जे कारी आहेत तेशे आहे'' तन्ताते ति

આવાળ	ज काहा आहत तथ आह - तत्यान विकल्यात येगार आहत.					
अनु. क्र.	मिळकतीचा तपशील	राखीव किंमत (रू.)	इसारा अनामत रक्कम (रू.)			
۶.	फ्टॅट १३०२ अंधेरी मोनिया सीएचएस. लि. च्या १३व्या मजल्यावर, एस. व्ही. रोड, शॉपर्स स्टॉप जवळ, अंधेरी (प), मुंबई-४०० ०५८ श्री. अनेश जयंतीलाल मेहता आणि अक्षय राजेंद्र जैन यांच्या नावे, मोजमापित १४३५ ची. फू. सुपर बिल्ट अप आणि ८३५ ची. फू. चर्ट्ड क्षेत्र. (प्रत्यक्ष कब्जा)	२,५२,००,०००/-	२५,२०,०००/-			

इसारा अनामत रक्कम २०.०३.२०२४ **रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० वा.** पर्यंत जमा करायची आहे ईअर आणि इतर दस्तावेजांचा तपशील सेवा पुरवठादाराकडे २०.०३.२०२४ **रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० वा**. पर्यंत जमा करायची आहे. बँकेकडे जमा करण्याचे दस्तावेज २०,०३,२०२४ रोजी सायं. ५,०० वा. पर्यंत आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यासह पूर्व वेळ ठरवून मिळकत निरिक्षणाची तारीख १८.०३.२०२४ आहे.

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्ती करिता कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये दिलेल्या लिंक ''ई-लिलाव'' चा संदर्भ घ्यावा किंवा कोणत्याही कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत श्री. परितोष कुमार, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा बँक, एआरएम ॥ शाखा, मुंबई (दूर. क्र.: ०२२-२२६५ १९२८/२९/मोबा. क्र. ८८२८३२८२९७) किंवा श्री. अश्विन पी., अधिकारी (मोबा क्र. ८७७९५३४१७०) ई-मेल आयडी: cb6289canarabank.com किंवा सेवा पुरवठादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेझ-२, गल्फ पेट्रोकेम इमारत, इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा, पिन-१२२ ०१५, support@bankeauctions.com;

प्राधिकृत अधिकारी, दिनांक: ०४.०३.२०२४ ठिकाण : मुंबई कॅनरा बँक, एआरएम-॥ शाखा

OSB State Bank of India

स्ट्रेस्ड ॲसेट्स रिकव्हरी शाखा, चर्चगेट, मुंबई (०५१६८) - ६वा मजला, 'दी इंटरनॅशनल बिल्डिंग' १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०.फोन: ०२२-२२०५३१६३/६४/६५ ई-मेल: sbi.05168@sbi.co.in

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (४) अन्वये मिळकतीच्या कब्जासंदर्भात सूचनेचे प्रकाशन

सूचना याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स ००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत रक्कम अदा करण्यासाठी त्याँना बोलाविण्यासाठी यानंतर नमूट आणि प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली होती.सदरह कर्जदारांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी नमूद केलेल्या तारखेस सदरहू ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरहू अधिनियमाच्या कलम ९३(४) अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्य मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतलेला आहे

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ ईडियाच्या रक्कम

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप−कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार/हमीदारांचे लक्ष वेधन घेतले जात आहे

	कर्जदारांचे नाव आणि पत्ता	मिळकतीच्या मालकाचे नाव	गहाण/प्रभारित मिळकतीचे वर्णन	मागणी सूचनेची तारीख	सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेच्या तारखेनुसार थकीत
	कर्जदार: श्री. हरिकेशचंद्र शिख्याग्या तिवारी पत्ता: १. रूम क्र. ०३, वाल्मिकी नगर, पेस्टम सागर, दुर्गा माता मंदिर, रोड क्र. ०५, सी. के. पी. बँकेजवळ, टिळक नगर, चेंबूर, मुंबई-४००८९. १. फ्लॅट क्र. ४०५, ४था मजला, बिल्डिंग क्र. १४, एकता दिवान सीएचएसएल, एमएमआरडीए कॉलनी, एच पी नगर, आर सी मार्ग, वाशी नाका, चेंबूर (ग्रू), मुंबई-४०००४४. ३. द्वारे मंत इफ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड, १२वा मजला, कृषल कमशिंअल कॉम्प्लेक्स, जी एम रोड, चेंबूर (प्र), मुंबई-४०००८९. ४. द्वारे तेंहा दूसं अँण्ड ट्रॅव्हल्स, कम क्र. ०३, वाल्मिकी नगर, पेस्टम सागर, दुर्गा माता मंदिर, रोड क्र. ०५, सी. के. पी. बँकेजवळ, टिळक नगर, चेंबूर, मुंबई-४००८९.	श्री. हरिकेशचंद्र शिव्याग्या तिवारी	पलॅट क्र. ४०५, ४था मजला, बिल्डिंग क्र. १४, एकता दिवान को -ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., एमएमआरडीए कॉलनी, एच पी नगर, आर सी मार्ग, बाशी नाका, चेंबूर (पू), पुंबई- ४०००७४, मोजमापित क्षेत्र २२५ चौ. पू. (चट्रई क्षेत्र) म्हणजेच २७० चौरस फीट (बिल्ट अप क्षेत्र), गाव आणिकचा जमीन सी.टी.एस. क्र. २६०/बी धारक बर बांधकमित, तालुका कुलां, मुंबई शहर आणि उपनगराच्या जिल्हा आणि उप-जिल्ह्यात.	२७.१०.२०२२	07.03.7028	रक्कम ह. २९,८४,९७८,००/ – (रुपये एक्जेणतीस लाख चीऱ्याएँशी हजार नऊशे अङ्ग्याहतर मात्र) २६,१०,२०२२ रोजीस अधिक पुढील व्याज आणि परिच्यय
ı	6.1					

दिनांक: ०५.०३.२०२४ ठिकाणः मुंबई

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

PICICI Bank शाखा कार्यालयः आयसीआयसीआय बका लामः स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीसी, टेलिफोन एक्सचेंज जवळ, आक्रुती

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव

[नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा] स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

सिवधरीटायक्षेशन अँड रिकम्स्ट्रवशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिवधुरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'', ''जे आहे ते आहे '' आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

अ. क्र	4701411147 116	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम ₹	आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामत ठेव ₹	मालमतेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	लिलाव तारीख आणि वेळ
(y)	(बी)	(衹)	(뢰)	(ई)	(एफ)	(जी)
1.	श्रीमती रश्मिता महाराणा	फ्लॅट क्रमांक ५०७, पाचवा मजला, । विंग, सेंटोसा पार्क, एकता पार्क्सविले, नारंगी बाय पास रोड, ग्लोबल सिटीसमोर, विरार पश्चिम, एस. क्रमांक ९३, महाराष्ट्र, ठाणे– ४०९३०३. मोजमापित क्षेत्र ३३.०२ चौरस मीटर चटई क्षेत्र	LBMUM0002006379 ₹३८,०८,३७६/- LBMUM00002013476 ₹२,१७,८५३/- (दि. मार्च ०४,२०२४ पर्यंत)	₹ २२,३५,०००/- ₹ २,२३,५००/-	दुपारी ०२:००	मार्च २७,२०२४ सकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक- (https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या ई-लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी याना **मार्च २६, २०२४** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी एकूण धकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल.

तारण मालमतावराल परिशास्त्रमाण विक्रा करण्यात यहल. संमाय बाँक तिमटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समीर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉल्म ई पहा) मार्च २६, २०२४ रोजी संध्याकाळी ०४.०० वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत मार्च २६, २०२४ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजणेपूर्वी इंएमडीच्या पैसे भरत्याच्या पुराव्यासाठी बंक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या इंमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बंक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३ येथे मार्च २६, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ ''आयसीआयसीआय बंक लिमिटेड '' यांच्या नावे मुंबई येथे देय सादर करावा. हणीसंबंधित. ई-लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क

८१०४५४८०३१/७३०४९१५५९४/९००४३९२४१६ वर संपर्क करा. कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी १. मे. नेक्स<mark>झेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड</mark> यांनादेखील सदर मालमत्तेच्या विकी सविधेसाठी नेमण्यात आले आहे

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे.

विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा https://www.icicibank.com/n4p4s. दिनांक : मार्च ०५, २०२४

ठिकाण : मुंबई

प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड



SRM E-TENDER NOTICE /2024-25

MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors agencies on Mahatransco E-Tendering website https://srmetender.mahatransco.in for following works.

Sr. No.	RFx. No.	Tender No.	E-Tender No. & Description	Due Date & Time (Hrs.) for Submission & Opening of Tender	Tender Fee & EMD	Estimated Cost
1	7000030330	Ten-01/ 2024-2025	E-tender for Hiring of Swift Dzire or equivalent Car for Executive Engineer PAC Division Panvel for the period 01.04.2024 to 31.03.2025.	Download and submission of tender Documents Date Dt. 05.03.2024, 11:00 Hrs to Dt. 11.03.2024 ,23:59 Hrs Technical Opening:- Dt.12.03.2024, 11: 00 Hrs (Onwards if possible) Price bid Opening:- Dt.12.03.2024 at 12:00 Hrs (Onwards if possible)	Rs. 500 + GST Applicable & EMD 1% of Estimated cost	Rs. 5,99,928/-
2	7000030332	Ten-02/ 2024-2025	Hiring of XLYO or equivalent vehicle for Protection unit 1 under PAC Division Panvel for the period 01.04.2024 to 31.03.2025.	Download and submission of tender Documents Date Dt. 05.03.2024, 11:00 Hrs to Dt. 11.03.2024 ,23:59 Hrs Technical Opening:- Dt.12.03.2024, 11: 00 Hrs (Onwards if possible) Price bid Opening:- Dt.12.03.2024 at 12:00 Hrs (Onwards if possible)	Rs. 500 + GST Applicable & EMD 1% of Estimated cost	Rs. 5,99,928/-
3	7000030345	Ten-03/ 2024-2025	Hiring of XLYO or equivalent vehicle for Protection unit 2 under PAC Division Panvel for the period 01.04.2024 to 31.03.2025.	Download and submission of tender Documents Date Dt. 05.03.2024, 11:00 Hrs to Dt. 11.03.2024 ,23:59 Hrs Technical Opening:- Dt.12.03.2024, 11: 00 Hrs (Onwards if possible) Price bid Opening:- Dt.12.03.2024 at 12:00 Hrs (Onwards if possible)	Rs. 500 + GST Applicable & EMD 1% of Estimated cost	Rs. 5,99,928/-
4	7000030346	Ten-04/ 2024-2025	Hiring of XLYO or equivalent vehicle for Automation Unit under PAC Division Panvel for the period 01.04.2024 to 31.03.2025.	Download and submission of tender Documents Date Dt. 05.03.2024, 11:00 Hrs to Dt. 11.03.2024 ,23:59 Hrs Technical Opening:- Dt.12.03.2024, 11: 00 Hrs (Onwards if possible) Price bid Opening:- Dt.12.03.2024 at 12:00 Hrs (Onwards if possible)	Rs. 500 + GST Applicable & EMD 1% of Estimated cost	Rs. 5,99,928/-
5	7000030349	Ten-05/ 2024-2025	Hiring of XLYO or equivalent vehicle for Communication Unit under PAC Division Panvel for the period 01.04.2024 to 31.03.2025.	Download and submission of tender Documents Date Dt. 05.03.2024, 11:00 Hrs to Dt. 11.03.2024 ,23:59 Hrs Technical Opening:- Dt.12.03.2024, 11: 00 Hrs (Onwards if possible) Price bid Opening:- Dt.12.03.2024 at 12:00 Hrs (Onwards if possible)	Rs. 500 + GST Applicable & EMD 1% of Estimated cost	Rs. 5,99,928/-

Contact Person: -The Dy. Executive Engineer, Phone No. (022) 27457302

Sd/-**Executive Engineer, PAC Division Panvel** बँक ऑफ इंडिया BOI

दांडाखार जाखा: दांडा पाडा, १ला रस्ता, चित्रकार धुरंधर मार्ग, दांडाखार (पश्चिम), मुंबई-४०००५२. मोबा. ९१३६३५६२५१

ईमेलः dandakhar.mumbainorth@bankofindia.co.ir डीएनडीके: एडीव्ही:२०२३-२०२४/केपी/०४ दिनांक: ०४.०३.२०२४

मे. स्टॅश क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड,

संचालक-सकिना हुझेफा तेलिया, हुझेफा इब्राहिम तेलिया,

०२, बिल्डिंग ३३, शक्ती स्टार सीएचएस, सीएससी रोड क्र. ४, विठ्ठल रुक्मिणी मंदिर

शक्ती नगर, दहिसर (पू.), मुंबई-४०००६८.

फ्लॅट क्र. ००२, सी विंग, तळ मजला, दि माईलस्टोन सीएचएसएल, सीएस रोड लगत, आनंद नगर मागे, दहिसर (पू.), मुंबई-४०००६८.

जंगम वस्तु घेऊन जाण्याची सूचना

सदर सूचित करण्यात येते की, आम्ही २१.०२.२०२४ रोजी केलेल्या ई-लिलावामार्फत सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत ''इंडस्ट्रियल युनिट क्र. १४, बिल्डिंग क्र. ३, जय विजय इंडस्ट्रियल इस्टेटम एनएच ८, गाव बापने, तालुका वसई, जिल्हा पालघर'' असा पत्ता असलेल्या आमच्याकडे गहाण असलेली मिळकत विकली आहे, जे रजिस्टर्ड एडी आणि वृत्तपत्र प्रकाशनामार्फत तुम्हाला सूचित केले होते.

आम्ही तुम्हाला सदर सूचना प्राप्त झाल्यापासून ७ दिवसात वरील नमुद पत्त्यावरील सर्व जंगम वस्तु काढुन घेण्यासाठी याद्वारे सूचित करण्यात येत आहे, कसूर केल्यास आम्ही सर्वस्वी तुमची जोखीम आणि खर्चावर जंगम वस्तु काढुन टाकू/निकाली काढु. कृपया पुढे नोंद घ्यावी की, मे. स्टॅश क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड/संचालक-सिकना हुझेफा तेलिया/हुझेफा इब्राहिम तेलिया किंवा कोणीही अन्य व्यक्ती/कंपनीकडील सदर जंगम वस्तुंच्या संदर्भातील कोणत्याही प्रकारचा दावा आमच्यादारे विचारात घेतला जाणार नाही.

वरीष्ठ व्यवस्थापक



व्हीएल ई–गव्हर्नन्स अँड आयटी सोल्युशन्स लिमिटेड वक्रांगी कॉर्पोरेट हाऊसे'' प्लॉट क्र. ९३, रोड क्र. १६, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, महाराष्ट्र. २: +९१ २२६७७६५१०० ईमेलः info@vlegovernance.in सीआयएनः यु७४११०एमएच२०१६पीएलसी२७४६१८, वेबसाईटः www.vlegovernance.in

टपाल मतदानाची सूचना आणि ई-व्होटींगची माहिती ग्रद्वारे सूचना देण्यांत येते की, कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ व ११० सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि ान) नियम, २०१४ चे नियम २० व २२ तसेच सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली सर्क्युलर क्र ४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि अलिवडचे २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकित जनरल सर्व्युलर क्र. ९/२०२२ (एमसीए सर्व्युलसी) आणि सेबी (एलओडीआर) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेपुलेशन ४४ ला अनुसरून कंपनीला, प्रेफरेन्शीअल बेसिसबर ८,४०,००,००० (आठ कोटी चाळीस लाख) पर्यंत्र ज्ञ्हर्टीबल वॉरंटस जारी करून वाटप करण्यासाठी ०४/०३/२०२४ दिनांकित टपाल मतदान सचनेत मांडलेल्या प्रमाणे ननन्दराज्यात चारिक आपने क्या वार्य न्याचार अन्य १९४४ र १९४६ । ह्या निया दारा नाया सूचना नाकराच्या प्राची समिती हवी आहे. टपाल मतदान सूचना कंपनीची वेबसाईट www.vlegovemanosin वर आणि एस्एसडीएनची वेबसाईट https://www.evoting.nsdl.com वर आणि स्टॉक एक्सचेंजेस च्या वेबसाईटस म्हणजेच

vww.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे. -च्होर्टींग साठी तपशीलबार प्रक्रिया/निर्देश टपाल मतदान सूचनेचा भाग बनतात. कंपनीने पाठवण्याच्या संमत माध्य २३/०२/२०२४ (कर-ऑफ डेट) रोजीस कामाची वेळा संपतांना ज्यांची नावे कंपनीच्या सभासटांच्या नॉटवहीत होती ऱ्या सभासदांना सोमवार, ०४/०३/२०२४ रोजी टपाल मतदान सूचना पाठवली आहे आणि जी व्यक्ती रेकॉर्ड डेट रोजीस ाभासद नसेल तीने ही सूचना फक्त माहितीसाठी दिल्याचे समजावे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुरुवात मंगळव ०५/ ०३/२०२४ रोजी स. ९.०० वा. होईल आणि ते बुधवार, ०३/०४/२०२४ रोजी स. ५.०० वा. संपेल. वरील मतटान कालावची संपल्यावर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची अनुमती नसेल आणि एनएसडीएल फडून ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल.

. मेहुल रावल, व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी यांची टपाल मतदानासाठी तपासणी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ४४ ला अनुसहन कंपनीने कंपनीच्या समासदांना इलेक्ट्रॉनिक व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी एन्एसडीएलच्या सेवा नियुक्त केल्या आहेत. ई-व्होटींग शी संबंधित कोणत्याही चौकशीच्या बाबतीत तुम्ही, https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड

संबंधन येथे उपलब्ध मागधारकांसाठी एफएब्युज आणि भागधारकांसाठी ई-व्होटींग युजर मन्युअल पाह् शकता. रिमोट ई-व्होटींग संबंधातील कोणत्याही चौकशा किंवा तकारी https://www.evoting.nsdl.com वर किंवा दूष्टवनी क्रमांक ०२२-४८८६७००० येथे एनएसडीएल च्या श्रीमती पह्नवी म्हात्रे यांच्याकडे कराव्यात. राराचणी अभिकान्यांच्या अहवालासह रूपाल महानाचित्र निकाल ०५/०४/२०४४ रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केले जातील जे कंपनीच्या नोरंपणिकृत कार्यालयांत प्रदर्शित केले जातील आणि कंपनीची वेबसाईट

(www.vlegovernance.in) प्रनास डीएलची बेबसाईट (https://www.evding.nsdl.com) वर सुद्धा टाक्ल जातीरा आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचीबद्ध आहेत त्या एनएसडीएल (www.nse.com) व बीएसई (www.bse.com) ला टेखील कळवले जातील.

व्हीएल ई-गव्हर्नन्स अँड आयटी सोल्युशन्स लिमिटेडसाठी

पूर्ण वेळ संचालक

दिनांकः ०४ मार्च, २०२४

asrec

डायनास्टी बिझनेस पार्क, युनिट क्र. ए-२१२, २ रा मजला, अंधेरी कुर्ला (India) Limited

ई-लिलावाकरिता जाहीर सूचना - स्थावर मिळकतीची विक्री

(सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) सहवाचता नियम ९ ३

एसआर्र्डसी (डंडिया) लि. ही कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी ही सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑप प्रधानानिश्चाल असेट्स् अंग्ड एन्फोर्सिय ऑफ सिस्पुरिटी इंट्रेस्ट अंग्ड, २००२ (सरफेसी अंग्ड, २००२) च्या कलम ३ अतारी सिसर्क बंक ऑफ इंडिया कडे तेंट्णीकृत आहे, जिये नेंट्णीकृत कार्यालय आहे सॉलिटेअर कॉपींट पार्क, बिल्डिंग क्र. २, युनिट क्र. २०१-२०२ आणि २००ए-२००बी, तळमजला, अंधेरी-याटकोपर लिंक रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४००९३ येथे (यानंतर ''एएसआरईसी'' असा उद्धेख) आणि मूळ धनको भारत को-आंधरिटक बैंक (मुंबई) हिंत सह निष्पादित दिनांक २५.०३.२०२१ रोजीच्या अभिहस्तांकन विलेखाच्या सुकृताद्वारे में. विनाईल प्लास्ट (कर्जदार), २. श्री. अश्विन चंद्रहास कामथ, में. श्रींक ब्रॉप चे प्रोप्ना. (कर्जदार) यांची तारण धनको आहे, ज्याद्वारे एएसआरईसी (इंडिया) लि. ने एएसआरईसी पीएस-१२/२०२०-२१ ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणुन तिच्या क्षमतेत सरफेसी ॲक्ट, २००२ च्या कराम ५ अंतर्गत त्यातील तारण हितसंबंधासह एकत्रित सर्व हक, नामाधिकार आणि हितसंबंधांसह भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. कडुन वरील सदर कर्जदारांच्या वित्तीय मता संपादित केल्या आहेत.

भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मृंबई) लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्य्रिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन फायनान्त्रिञ्जल असेटस् अंग्ड ए-कोर्सिय ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अंग्ड. २००२ (सरफेसी) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सियेट) रुलस, २००२ अन्यये प्रदान केलेल्या अधिकारांचा वास्र करून ६० दिवसांच्या विहित कालावयीत **मे. विनाई**ल लास्ट (कर्जदार), २. श्री. अश्विन चंद्रहास कामध, मे. श्रींक ब्रॅप चे प्रोप्रा. (कर्जदार) यांना भारत को-ऑपरेटिव्ह बैंव (मुंबई) लि. ने मंतुर केलेल्या अग्रिमांच्या संदर्शत १) ३१,०५,२०१९ रोजीस रु. २२,०८,७८,४७१,०० (रुपये बाबीस कोटी आठ लाख आठ हजार चार हजार मात्र) (सह एकत्रित पुढील च्याज, खर्च, परिच्यव, प्रभार, काही असल्यास परतावा इ.) ची एकूण थकवाकी रक्षम प्रदान करण्यासाठी त्यांच्या क्षमतेत मे. बिनाईल प्लास्ट आणि तिचे संयुक्त सहकर्जदार आणि २) १४.०६.२०१९ रोजीस रु. १,६६,५०,९५९/-(रुपये एक कोटी सहासष्ट लाख पंत्रास हजार नऊसे एकोणसाठ मात्र) (सह एकत्रित पुढील ब्याज, खर्च, परिचयन, प्रभार, काही असल्यास परतावा इ.) ची एकुण थकवाकी रक्षम प्रदान करण्यासाठी त्यांच्या क्षमतेत कर्जदार औ. अश्विन चंद्रहास कामध, मे. श्रीक ब्रॅय चे प्रोप्रा आणि तिचे सहकर्जदार यांना बोलाविष्यासाठी सदर अँबटच्या कलम १३(२) अंतर्गत दिनांक २५.०६.२०१९ रोजीची मणणी सूचना जारी केली होती. तुमच्यावर बजावलेली सदर अँबटच्या कलम १३(२) अंतर्गत दिनांक २५.०६.२०१९ रोजीची सदर माणणी सूचना आणि कलम १३(४) सहवाचता एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी (इंटरेस्ट) रूल्स, २००२ अंतर्गत प्रदाम केलेल्या अधिकाराचा वापर करून भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी १०.१०.२०१९ रोजी परिशिष्टात अधिक विशेषत: वर्णिलेल

मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतला. वरील नमुद कर्जदार/संयुक्त सह–कर्जदार/भागीदार यांनी सदर मागगी सूचनेनुसार संपूर्ण थकबाकीची परतफेड करण्यात क केल्याने, एएसआईसी (इंडिया) लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकान्यांनी १) दिनांक २९.११.२०२२ रोजीच्या सीएमएम, मुंबईं च्या आंद्रशानुसार १९.०४.२०२३ रोजी येथील खालील परिविद्यात अधिक विशेषतः वणिलेल्या पुनिट क्र. की/१३, ''बी' बिलिंड्या, ''नंद याम इंडल्प्टियल इस्टेट'', मरोळ मरोशी रोड, अंदेरी (पूर्व), मुंबई ४००५९ चा प्रत्यक्ष कब्जा घेतला आणि तो क्री क्रिस जर्नल (इंग्रती) आणि नवशक्ती (मराठी) मध्ये २१.०४.२०२३ रोजी प्रकाशित केल्ला होता. २) दिनांक ११.१०.२०२२ रोजीच्या सीएमएम, मुंबईच्या आदेशानुसार १९.१२.२०२२ रोजी येथील खालील परिशिष्टात अधिक विशेषत निर्देश्य पुरित के. बी-१५, ने धाम इंडस्ट्रियल करटेंट, मरोळ मरोजी रो इ, अंधेरी (खूर्च), मुंबई-४०००५९ चा प्रत्यक्ष कर तला आणि तो क्री प्रेस जर्नल (इंग्रजी) आणि नवशक्ती (मराठी) मध्ये २१,१२,२०२२ रोजी प्रकाशित केला होता.

संपूर्ण थकबाकी चकती न केल्यामुळे सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि संयक्त/सहकर्जदार यांना याद्वारे सच-राष्ट्रा बरुवाका चुकता न करपायुळ स्वरामान्य जनता आग्रा त्यारात करायुळ आग्रा स्युक्त) राहकवारा पाना पश्चार सूचन प्रयाम वेत्र की, प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन अंग्ड रिकन्ट्यशन आंक कामानीक्यल अंदेरत अंग्ड एन्फोसेंट आंक सिक्युरिटी इंटरेस्ट अंग्ट, २००२ अंतर्गत सदर सूचनेनंतर प्राप्त झालेले प्रदान वजा केल्पानंतर कलम १३(२) सूचनेच्या अंतर्गत वरील सदर मागणी सूचनेनुसार थकबाकीची वसुली करण्यासाठी खालील तारण मिळकती विकण्यास इच्छक आहेत आणि हणून तारण मिळकतींच्या खरेदीसाठी मोहोरबंद पाकिटातून निविदा/बोली मागविण्यात येत आहेत. मिळकतींची विक्री कोरपणे ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि '

संच	तारण मत्तेचे वर्णन	राखीव	इ.अ.र.	बोली
क्र.		किंमत (रु. लाखांत)	(रु. लाखांत)	वाढविणे (रु. त)
٩	ष्ठी. चंद्रहास वासुदेव कामध, मे. प्लास्टिक इंटर्नशनलच्या मालकीचा 'बी'' बिल्डिंग, ''नंद्र धाम इंडस्ट्रियल इस्टेट', मारेळ नंद्रधाम उद्योग प्रमायसेस को ऑपरेटिल्ड संसामध्री लिमिटेड, मरोळ मरोशी रोड, अंधेरी (धूर्व), मुंबई-४०००५६ मधील तळ मजल्यावर स्थित मोजमापित १०८६ ची. फू. चटई क्षेत्र किंवा आस्त्रसस सह व्हरांडा आणि मेक्झामाईन मजला चुनिट क्र. बी/१३ आणि द्वारे सीमावप्द:- पूर्व: अंतर्गत स्ता, पश्चिम: अंतर्गत स्ता, उत्तर: युनिट क्र. बी-१२, दक्षिण: युनिट क्र. बी-१४.	१९३.५०	१९. ३५	१,००,०००/-
Or .	मे. फिल्म प्लास्ट यांच्या मालकीचा सक्तें क्र. ५०२, ५०४, ५२२, ५२४, ५२३, ५४९, ५५४, ५५४, ५५८, ५५८, ५०५ आणि ५४५ धारक जिमिनीवर बांधलेल्या नंद्र धाम इंडस्ट्रियल इस्टेट, मरोळ नंद्रधम उद्योग प्रिमायसेस को-ऑपरेटिक सोलायटी लिमिटेड च्या "बी" की मधील तळ मजल्याक स्थित मोजमापित १०५० ची.फू. चर्टई क्षेत्र आणि लॉग्ट मोजमापित ५२० ची.फू. चर्टई क्षेत्र चुनिट क्र. बी-१४ आणि होर सीमावस्ट:- फूर्व: 'सी' ब्लॉक, परिचम: मरोळ मरोशी रोड, उत्तर: बिल्डिंग, दक्षिण: स्टील मेड इंडस्ट्यिज.	१९१.५०	१९. १०	१,००,०००/-
	गक्या	3/4.00	37.50	

अरी आणि गर्नी

१. ई-लिलाव १९.०३.२०२४ रोजी स. १०.०० ते दु. १२.०० दरम्यान विक्री संपेपर्यंत ५ मिनिटांच्या अमर्यादीत आपोआप विस्तारासह घेण्यात येईल.

२. ई-लिलाव हा एएसआरईसीचे मान्यताप्राप्त सेवा परवठादार मे. सी**१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** यांची वेबसाईट https://www.bankeauctions.com (मे. सी? इंडिया प्रायवहरू लिपिट व वेवार्गहरू https://www.bankeauctions.com (मे. सी? इंडिया प्रायवहरू लिपिट व वेवार्गहरू इलेक्ट्रॉनिक बोली'' अंतर्गत करण्यात येईल. ई-लिलाब बोली प्रस्त्र, धोषणा, ऑनलाईन ई-लिलाबाच्या अटी आणि शर्ती समाविष्ट ई-लिलाव बोली दस्तावेज वेबसाईट: www.asrecindia.co.in अणि https://www.bankeauctions.com मध्ये उपलब्ध आहेत. इच्छुक बोलीदारांनी वैध ईमेल आयडी धारण करणे आवश्यक आहे. मे. सी१ इंडिया प्रायब्हेट लिमिटेड यांचा संपर्क- श्री. भाविक पांड्या, मोबाईल: +९१ ८८६६६८२९३७, हेल्पलाईन क्र. (+९१-१२४-४३०२०२०/२१/२२, +९१७२९१९८११२४/ ११२५/११२६, ईमेल: gujarat@c1india.com

ppport@bankeauctions.com) सूर्वाबद्ध बोलीदारांची नोंदणी सेवा पुरवठादारांद्वारे करण्यात येईल आणि सुवर आयडी आणि पसवर्ड ईमेल मार्फ . टारांना कळविण्यात येईल. बोलीटारांना विनामल्य ई-लिलावावरील आवश्यक प्रशिक्षण टेण्यात येईल. एएसआरईसी बालादारामा चळवावप्यात प्रशः बालादाराम विवाहाप्य इनारालावाच्यात आवस्यक प्रयावण द्रप्यात प्रशः (स्टालादारा किंका सेवा पुरावतरात स्टेवक अवख्याच्या पार्थ्यभूमीव बोलीदाराम्या वर्वीन बेणावीही उणिवा/ क्रमुरीसाठी जवाबाद्रा राहणार नाहीत. अशा आकस्मित घटना टाळण्यासाठी बोलीदारांना पर्यायी पाँवर बॅकअप ३. अशा सर्व आवस्यक व्यवस्था

करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. प्राधिकत अधिकाऱ्यांनी टिलेले तपशिल हे त्यांचे चांगले जान आणि महिती आणि नोंटीनसार नमद केलेले आहेत. प्राधिकत इ. आबकुत आबकान्याना ।दरारा तथारात ६ त्याच यागरा ज्ञान आण नामहाजाण आण नादमुसार नृद करारा आग्रह्म अध्विमति हे कोमतीही चूक, गेरिवधाने किया हुदी ६. माठी जबानद्वरा ग्रहणा नाहीत. इच्छक बोलीदाराती त्यांची बोली सा करण्यापूर्वी मिळकतीला बाधक दावे/हक्क/ब्रक्काकी आणि लिलावासाठी ठेवलेल्या मिळकतीचे नामधिकार, बोजा संदर्भ त्यांची स्वतंत्र चोकशी करणे आवश्यक आहे. ई-लिलावाची जाहिरात ही काही घटक नाही आणि एएसआर्खसी चे कोणतेही सार्ट्रीकरण किंवा कोणतेही वचन मानण्यात येऊ नये. मिळकत एएसआर्युसी ला ज्ञात किंवा अज्ञात विद्यमान बोजासर विकण्यात येईल, प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्व पक्षकाराचे दावे/हक्क/मतांकरिता जनाबदार राहणार

. . मिळकत राखीव किंमतीखाली विकली जाणार नाही आणि विक्री एएसअएईसी इंडिया लि., तारण धनकोंच्या निश्चिती अधीन राहील. निविदा दस्तावेजांमध्ये दिलेल्या विहित स्वरुपातील बोली या एएसआरईसी (इंडिया) लि. चे प्राधिकृत अधिकारी, डायनेस्टी बिझनेस पार्क, युनिट क्र. ए-२१२, २ रा मजला, अधेरी कुली रोड, अधेरी पूर्व, मुंबई ४०००५९ यांचेकडे किंवा sunil.korgaonkar@asrecindia.co.in कडे ईमेल मार्फत सादर करणे आवश्यक आहे. बोली प्रपन्न सादर करण्याची अंतिम तारीख आहे १८.०३.२०२४ रोजी दु. ४.०० वा. पर्यंत. कोणत्याही कारणामुळे उत्तरीरा प्राप्त झालेले बोली प्रपन्न किंवा इअर विचारात घेतली जाणार नाही. इअर शिवाय बोली तडकाफडकी नाकारण्यात येईल.

६. इच्छुक खरेतीदार/बोलीदाराने एकतः खाते क्र. ००९०२०११०००१५१७, वैक ऑफ इंडिया, एसएसआय, अंधेरी शाखा, खात्याचे नाव/ लाभकारीचे नाव : एएसआरईसी-पीएस-१२/२०२०-२१ ट्रस्ट, आयएफएससी कोड : BKD000090 मध्ये एन्हर्एफटी/आरटीजीएस मार्फत इअर रक्कम जमा करणे आवश्यक आहे. . यशस्वी बोलीदारांची इसारा अनामत रक्कम (इएमडी) ही विक्री मोबदल्याचा भाग म्हणून राखन ठेवण्यात येईल. आणि

अयशस्त्री बोलीदारांची इअर त्याच पद्दतीने परत करण्यात येईल. इएमडीवर व्याज देव नाही. बोलीदारांना त्यप्ति, सुविधा आणि योग्य परताव्याकरिता त्यांच्या बैंक खात्याचा तपशिल देण्याची विनंती करण्यात येत आहे. . यशस्त्री बोलीदारांनी त्वरित म्हणजेच त्याच द्विवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवसाच्या अगोदर विक्री किंमतीची २५% हक्का (अमा केलेली ३३अर रक्कम थरून) विक्री येणाऱ्या प्राथिकृत अधिका-यांकडे जमा केली पाहिजे आणि असे जमा करण्यात कसूर केल्यास ३अर जम करण्यात येईल आणि मिळकतीची पुन्हा विक्री करण्यात येईल. ९. विक्री किंमतीच्या उर्वंसित रक्कम मिळकतीच्या विक्री निश्चितीच्या १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी किंवा तारण धनको व

मशस्वी बोलीदार यांच्यात लेखी मान्य केल्या जाणाऱ्या वाढीव मदतीत प्रदान करावी लागेल. वरील विहित कालावधीत प्रदानात कसूर केल्यास जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल आणि मिळकतीची पुन्हा विक्री करण्यात येईल आणि कसूरवार . खरेदीदाराला मिळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या अशा रकमेच्या कोणत्याही भागावरील सर्व दावे त्यागावे लाग १० . विक्री सिक्य रिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट

२००२ आणि सिन्युरिटी इंटोस्ट (ए-फोसीमेंट) रूस, २०२२ च्या तत्तुर्दाच्या अधीन ग्रीहल. ११. इच्छुक बोलीदार ०७.०३.२०२४ रोजी स. ११.०० ते दु. ३.०० दरम्यान मिळकतीचे निरक्षण कर शकतात कर शकतात. संपर्क तपशिल: श्री. सुनिल पी. कोरगावकर- सेल क्र. ९८२०८३४३१८, ०२२-६९३१४५१२, श्री. एन.एस देवरा — सेल क्र. १६१९३८४२४, ०२२-६९३१४५८ याना कोणत्याही चीकशीसाठी संपर्क कर्ता वेंस्त. १२. प्रापिकृत अधिकान्यांनी कोणतेही कारण न देता कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव/बोली स्वीकारणे किंवा नाकारणे आणि/किंवा

कोणत्याही अटी/शर्ती सुधारण्याच्या सर्वस्वी हक राखुन ठेवला आहे १३. यशस्वी बोलीदाराने कायद्यानुसार प्रयोज्य जीएसटी, नोंदणी, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, अनुषंगिक खर्च, इ. साठी देव करिता देय प्रभार/शुल्क भरायचे आहेत. १४. उच्चतम बोली ही तारण धनकोंच्या मंजुरीच्या अधीन राहील.

१५. सदर सूचना हि त्यांची संपूर्ण धकबाकी चुकती न केल्यास वरील नमुद तारखेस सरफैसी ॲंक्ट आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स अन्वये तारण मिळकतीच्या विक्रीसाठी कर्जंदार / जामीनदार / गहाणवटदार यांना १५ दिवसांची सूचना तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, म्हणूनही बजावली आहे. दिनांक: ०५.०३.२०२४ प्राधिकृत अधिकारी, एएसआरईसी (इंडिया) लि.

(T) IDBI BANK आयडीबीआय बँक लि.

लिटिल एंजल्स एज्यूकेशनल ट्रस्ट, २६७, सुलोचना शेटी मार्ग, सायन (पश्चिम), मुंबई-४०००२२ खालील तपशिलानुसार बँकेला कर्जदार यांच्याद्वारे देय थकबाकीच्या वसुलीकरिता बँकेच्या नावे तारण सोने दागिण्यांच्या जाहीर लिलावाकरिता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. लिलाव आयडीबीआय बँक लि. च्या सायन येथील परिसरात ०८.०३.२०२४ येथे दु. १२.०० वा. पासून करण्यात येईल.

अ. क्र.	खाते क्रमांक	कर्जदाराचे नाव आणि पत्ता	तारण सोने दागिण्यांचे वर्णन	ग्राम्समध्ये सोने ढोबळ वजन	इअर रु. त	राखीव किंमत रु.
٤	०१८८६७११००		चेन	११.४७०	3000/-	49,000/-
	००६०५७	एनएल-५/५/५, रांगोळी	चेन	٥٤٠.٥	२०००/−	83388\-
		हॉटेल जबळ, सेक्टर-३, नेरूळ, नबी मुंबई, महाराष्ट्र, पिन-४००७०६	इअर रिंग	Ę.000	१०००/-	२३२००/-
			पेंडेंट	४.३६०	१०००/-	२१०००/-
			रिंग	११.६१०	₹000/-	५५४४०/-

लाव बँकेद्वारे विहित विक्रीच्या अटी आणि शर्तीच्या अधीन होईल, ज्याची प्रत ०४.०३.२०२४ ते ०८.०३.२०२४ गर्यंत<u>सायन</u> शाखेच्या सूचना फलकावर दर्शविण्यात येईल आणि इच्छुक पक्षकार त्याचा संदर्भ घेवु शकतात. नहभागी होणाऱ्या बोलीदारांना विक्रीच्या वरील सदर अटी आणि शर्तीची संपूर्ण माहिती असल्याचे मानण्यात येईल. बोर्ल ादर करण्याची अंतिम तारीख ०७.०३.२०२४ रोजी आहे.

तारण ठेवलेले सोने दागिण्यांच्या ''जे आहे जेथे आहे तत्वावर'' आणि ''कोणत्याही आजाराशिवाय तत्वावर'' विक्री केले जाईल. बँकेने विक्रीच्या प्रक्रिया दरम्यान कोणत्याही वेळी कोणत्याही कारण न देता कोणत्याही किंवा सर्व बोली नाकारण्याचे आणि,'किंवा लिलाव पुढे ढकलणे,'मागे घेण्याचे हक्क राखून ठेवला आहे. तसेच बँकेने वाहीर विक्री अयशस्वी/अभावी झाल्यास खाजगी विक्री मार्फत तारण ठेवलेले सोने द्वागिणे विक्री करण्याचा अधिकार राखून ठेवला

नोंदणीकत कार्यालय : लिबर्टी बिल्डिंग, सर विठलदास ठाकरसी मार्ग, मुंबई-४०० ०२०. ई-मेल : companysecretary@uniabex.com/ वेबसाईट : www.uniabex.com दूर.: ०२२-२२०८ ४४३६ फॅक्स : ०२२-२२०८२११३

। द्वारे सूचना देण्यांत येते की, कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम ११० च्या तरतदी आणि सल्यास अन्य कोणत्याही प्रयोज्य तरतुदी सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० आणि २२, सेक्रेटरीयल स्टॅंडर्डस्-२ (एसएस-२), सध्या प्रचलित असलेल्या त्यांच्या कोणत्याही वैधानिक दुरुस्त्या, स्पष्टीकरणे, पर्याय किंवा पुनर्अधिनियमितींसह सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्बलोजर रिबवायसँटस) रेप्युलेशन्स, २०१५ (''लिस्टिंग रेप्युलेशन्स'') च्या रेप्युलेशन ४४, निगम व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') ८ एप्रिल, २०२० दिनांकीत जनरल सक्युंलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकीत १७/२०२०, १५ जून, २०२० दिनांकीत २२/२०२०, २८ सप्टेंबर, २०२० दिनांकीत ३३/२०२०, ३१ डिसेंबर, २०२० दिनांकीत ३३/२०२०, ११ डिसेंबर, २०२० दिनांकीत ३९/२०२०, २३ जून, २०२१ दिनांकीत १०/२०२१, ८ डिसेंबर, २०२१ दिनांकीत २०/२०२१, ५ मे, २०२२ दिनांकीत ०३/२०२२, २८ डिसेंबर, २०२२ दिनांकीत ११/२०२२ आणि २५ सर्व्वर, २०२३ दिनांकीत ०९/२०२३ (''एमसीए सर्क्युलसं'') द्वारे ई-व्होटींग मार्फत सर्वसाधारण सभा/टपाल मतदान प्रक्रिया घेण्यासाठी विहित केलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि अन्य कोणतेही प्रत्योज्य कायदे व विनियम (सध्या प्रचलित असलेल्या त्यांच्या कोणत्याही वैधानिक दुरुस्त्या किंवा पुनर्अधिनियमितींसह) यास अनुसरून कंपनीने ३ (तीन) वर्षांच्या कालावधीसाठी मॅनेजर अँड सि. जीएम ऑपरेशन्स म्हणून पदनिर्देशित मॅनेजर अँड की मॅनेजरीयल पर्सोनेल म्हणून कंपनीचे सिनियर जनरल मेनेजर (सि. जीएम) ऑपरेशन्स, श्री. थिरुवेंकदम श्रीनिवासन यांच्या निवुक्तीसाठी आणि त्यांच्या पारिक्षमिकाचे प्रदान मंजुर करण्याकारता विशेष ठरावाच्या स्वरूपात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाने (रिमोट ई-व्होटिंग) सभासदांची संमती मिळवण्यासाठी शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करणाऱ्या आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंटस किंवा कंपनीकडे ज्यांचे ई-मेल ॲडेस नोंदवले आहेत त्या सर्व सभासदांना कंपनीने फक्त ई-मेल ने टपाल मतदान सूचना सोमवार, ४ मार्च, २०२४ रोजी पाठवली आहे.

उरलेली नाही. त्यानुसार, सभासदांनी कृषया त्यांचे होकार/नकार फक्त रिमोट ई-व्होटिंग मार्फत कळवावेत. रिमोट ई-व्होटिंग साठीचे निर्देश टपाल मतदान सूचनेत दिले आहेत. सभासदांचे मतदान अधिकार शुक्रवार, २३ फेब्रुवारी. ०२४ रोजीस नुसार मोजले जातील. जी व्यक्ती कट-ऑफ डेट रोजीस सभासद नसेल तीने टपाल सूचना फक्त माहितीसाठी दिल्याचे समजावे.

सीडीएसएलच्या सेवा नियुक्त केल्या आहेत. ह्या कालावधीत शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४ (''कट – ऑफ डेट'') रोजीस प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे कंपनीचे समासद इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतील. त्यानंतर सीडीएसएल कडून मतदानासाठी ई-व्होटिंग मॉड्युल निष्क्रीय केले जाईल आणि सदर तारीख आणि वेळेनंतर मतदानाची अनुमती नसेल.

सभासदाने एकदा का ठरावावर मत दिले व त्याची पुष्टी केली की, त्यानंतर त्याला/तिला त्यात बदल करू दिला

स्टॉक एक्सचेंज बीएसई लि. ची वेबसाईट www.bseindia.com वरून डाऊनलोड करता येईल. संचालक प्रस्तावित ठरावावर पडलेल्या मतांवर अहवाल जारी करण्याकरिता तपासणी अधिकारी म्हणून में. पी. नैथानी अँड असोसिएटस, व्यावसायिक कंपनी सेक्नेटरीच्या श्री. प्रसेन नैथानी यांची व ते नसल्यास श्री. जगदिश जे. राणा, गवसायिक कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे

- कार्डची स्वसाक्षांकीत प्रत आणि भागधारकाच्या पत्त्याच्या पुष्ठचर्थ कोणत्याही दस्तावेजाची (उदा. ड्रायव्हींग लायसन्स, इलेक्शन कार्ड, पासपार्ट) स्व-साक्षांकीत प्रत यासह companysecretary@uniabex.com येथे कंपनीला लिहन त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस अद्ययावत करावेत. डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांनी कृपया त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस संबंधित
- डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदवावेत/अद्ययावत करावेत. लेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, सि. मॅनेजर, (सीडीएसएल)

सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मील कंपाऊंडस, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०० ०१३ येथे कराख्यात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर एक ई-मेल पाठवावा किंवा टोल फ्री क्र. १८०० २२ ५५३३ वर कॉल

उपलब्ध होतील. असे निकाल, कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेड (बीएसई) कडे सुद्धा

संमत होण्याची तारीख म्हणून समजली जाईल.

संचालक मंडळाच्या आहेशावरू यनी ॲबेक्स अलॉय प्रॉडक्टस लिमिटेडसाठी मौतेश शाह

बैंक ऑफ इंडिया Bank of India

खारघर सेक्टर १०, बँक ऑफ इंडिया लाविस्ता इमारत, प्लॉट क, २५६ आणि २५७ शॉप क्र. १०,११,१२,१३, खारखर सेक्ट १०, महाराष्ट्र ४१०२१०. द्र क्र. : ०२२ २०८७-०५३३

सरफैसी ॲक्ट/ जोडपत्र ए (त्याच्या /तिच्या /त्यांचे मत्ते /मिळकतीवर कोणत्याही तारण हितसंबंध बनवलेले कर्जदारांसाठी) त्याच्या/तिच्या/त्यांचे मत्ते/मिळकतीवर कोणत्याही तारण हितसंबंध न बनवलेले हमीदारांना जोडलेली सूचनेची प्रत क्रिअर/रजिस्टर पोस्ट ए/डी द्वारे नोंद. एडी पोस्ट द्वारे

संदर्भ क्र.: केएचआर / एडीव्ही /२३–२४/२६६

दिनांक: ०८.०२.२०२४

श्री. फहमीद युसुफ रावळ आणि सौ. सना फाहमीद रावळ, फ्लॅट क्र.१०४, ए विंग, मंजिरी पॅराडाईस सीएचएसएल, प्लॉट क्र. ३, सेक्टर ३५ई, खारघर, ता पनवेल ४१०२१० जोडपत्र ए

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना तमच्या विनंतीनसार बँकेने रु. २३.००.००० / – च्या एकण रकमेकरिता विविध पत सविधा तम्हाला

बँकेमार्फत मंजूर केले. आम्ही आमच्याद्वारे मंजूर केलेल्या पतसुविधा आणि सूचनेरोजीस त्या अंतर्गत थकीत रकमेचा तपशील येथे खाली देत आहोत: सुविधेचे स्वरुप मंजुर मर्यादा उर्वरीत थकीत

रु. २९,२७,०८४.१३ रु. २३,००,०००,०० बँकेने मंजूर केलेल्या वरील सदर पत सुविधा खालील मत्ता/ तारणाने सुरक्षित केल्या आहेत. (बँकेकडे

भारीत मत्ता /मिळकर्तीचे तपशील) लॅट क्र. १०३, ए विंग, मंजिरी पॅराडाईस सीएचएसएल, प्लॉट क्र. ३, सेक्ट ३५ई, खारघर, ता पनवेल ४१०२१०. तुम्ही सदर पतसुविधेअन्वये बँकेला तुमच्या थकबाकी रकमेची परतफेड करण्यात तुम्ही कसुर केल्याने

आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनसार/निर्देशांप्रमाणे २९.०१.२०२४

पासून तुमच्या खात्याचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग ॲसेट केले आहे. वरील कारणांमुळे याद्वारे आम्ही तुम्हाला वरील ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये सूचना जारी करून ह्या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत बँकेने केलेला मासिक आधारे चक्रवाढीने सध्या दे.सा. **१०.२५%** दराने रु. २९,२७,०८४.१३/ - (एकोणतीस लाख सत्तावीस हजार चौऱ्याऐंशी आणि पैसे तेरा) (सूचनेच्या तारखेपर्यंत सांपार्श्विक दराने) आणि तुमच्याकडून प्रदानापर्यंत बँकेद्वारे उपार्जित सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्च अशी रक्कम बँकेला अदा करून तमचे सर्व दायित्व निभावण्यास सांगत आहोत, कसूर केल्यास कृपया ध्यानात ठेवावे की, आम्ही वर वर्णन केलेल्या तारण मत्तांविरुद्ध सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ अन्वये बँकेला प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर

करून कारवाई करू. त्याच्या खर्च आणि परिणामांची जोखीम सर्वस्वी तुमची असेल. आम्ही जेव्हा उपरोक्त कालावधीत परतफेड आणि तारण मत्तांचे विमोचन होईपर्यंत प्रयोज्य दराने व्याज. बँकेला आलेले सर्व खर्च. आकार आणि परिव्यय यासह एकत्रितरित्या बँकेच्या संपर्ण थकबाकीचे प्रदान करून तमचे दायित्व निभावण्यास तुम्हाला सांगत आहोत. कपया महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवाबी की, सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) प्रमाणे, तारण मत्तांचे विमोचन करण्याचा अधिकार, तुम्हाला केवळ, तारण मत्तांचे भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्यासाठी खाजगी कराराने किंवा जनतेकडून दरपत्रके किंवा निविदा मागवून किंवा जाहीर लिलावासाठीची सूचना प्रकाशित होण्याच्या तारखेपर्यंतच उपलब्ध असेल.

वर वर्णन केलेल्या अधिकारांचा वापर करून रोकड झालेल्या स्कमेतन प्रथम आम्हाला आलेला सर्व खर्च, आकार व परिव्यय आणि/किंवा त्याच्याशी निगडित कोणताही खर्च भागवला जाईल आणि नंतर वर वर्णन केल्याप्रमाणे सदर सूचनेच्या तारखेपासून संविदात्मक दराने व्याजासह बँकेची येणे थकबाकी भागविण्यात येईल आणि बँकेची संपूर्ण येणे (कर्जदार किंवा जामीनदार म्हणून बँकेला तुमच्याकडून येणे असलेल्या अन्य कोणत्याही थकबाकीसह) रक्कम वसूल केल्यानंतर कोणतीही रक्कम शिल्लक राहिल्यास तुम्हाला प्रदान केली जाईल.

तारण मत्तांबिरुध्द सदर अधिकार वापरून रोकड केलेल्या रकमेतून सदर थकबाकी संपूर्ण न भरल्यास, आम्ही तमच्याकडन सर्व खर्च, इ. सह उर्वरित रक्कम वसल करण्याकरिता तमच्या अन्य मत्ता व तुमच्याविरुध्द कर्ज वसुली न्यायाधिकरण / न्यायालयासमोर कारवाई करण्याचे आमचे अधिकार राखून

कृपया ध्यानात ठेवावे की, उपरोक्त ॲक्टच्या पोट-कलम (१३) नुसार, ह्या सूचनेच्या प्राप्तीपश्चात, . तुम्हाला ह्या सूचनेत उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे विक्री, भाडेपट्टा, परवाना, बक्षीस, गहाण किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. ही सूचना जारी करण्यासाठी आणि उपरोक्त कलम १३ अंतर्गत अधिकारांचा वापर करण्याकरिता

निम्नस्वाक्षरीकार बँकेचे रितसर प्राधिकृत अधिकारी आहेत. . हे सांगणे जरूरी नाही की, बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही अधिकार किंवा उपायांना बाधा

न आणता ही सूचना तुम्हाला दिली आहे. आपले विश्वास (उपसाना झा), मख्य व्यवस्थापक प्राधिकृत अधिकारी

दिनांक : ०८.०२.२०२४ ठिकाण: खारघर, सेक्टर १०

सदर इएमडी डीडी किंवा एनईएफटी म्हणून घेऊ शकता प्राधिकृत अधिकारी दिनांक: ०२.०३.२०२४ आयडीबीआय बँक. <u>सायन</u> शाखा युनी ॲबेक्स अलॉय प्रॉडक्टस् लिमिटेड

(सीआयएन क्र. : एल२७१००एमएच१९७२पीएलसी०१५९५०)

सभासदांना टपाल मतदानाची सुचना

संबंधित एमसीए सर्व्युलर्स/सेबी सर्व्युलर्सनुसार, ह्या टपाल मतदानासाठी टपाल मतपत्रिका आणि आगाऊ प्रदान केलेल्या व्यावसायिक उत्तरा दाखल पाकिटासह टपाल मतदान सृचनेची प्रत्यक्ष प्रत पाठवण्याची आवश्यकता

ई-व्होटिंग कालाक्धी बुधवार, ०६ मार्च, २०२४ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरु होईल आणि गुरूवार ०४. एप्रिल, २०२४ रोजी सं. ५.०० (भाप्रबे) संपेल. कंपनीने सदर टपाल मतदान रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेसाठी

जाणार नाही. कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्य टपाल मतदान सूचना आणि ई-व्होटिंग प्रक्रियेची पद्धत कंपनीची वेबसाईट www.uniabex.com वरून आणि

ई-मेल ॲडेस नोंदवण्याची/अद्ययावत करण्याती पद्धतः प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या ज्या भागधारकांनी कंपनीकडे त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस अद्ययावत केलेले नाहीत त्यांनी कृषया भागधारकांचे नाव आणि पत्ता नमूद केलेल्या साक्षांकीत विनंती पत्राची प्रत, पॅन

रिमोट ई-व्होटिंगचे निकाल ०६ एप्रिल, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केले जातील. तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालासह घोषित झालेले निकाल ताबडतोब कंपनीची वेबसाईट www.ui

रिमोट ई-व्होटिंगसाठी कंपनीकडून विनिर्दिष्टित अंतिम तारीख ही, आवश्यक बहुमताने मंजुरी मिळाल्यास, ठराव

ठिकाण : मुंबई दिनांक: ४ मार्च, २०२४ कंपनी सेक्रेरी